

अमरावती महानगरपालिकेमध्ये विविध
संवर्गातर्गत २०८७ पदांच्या एकत्रित
आकृतीबंधास मान्यता देण्याबाबत.

महाराष्ट्र शासन
नगर विकास विभाग

शासन निर्णय क्रमांक:- अमपा-१३२३/प्र.क्र.८९/नवि-२६

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,

४ था मजला, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२

दिनांक:- ०१ मार्च, २०२४

- संदर्भ:-** १) अमरावती महानगरपालिका प्रशासकीय ठराव क्र.१५३/२०२४, दि.१२.०१.२०२४
२) आयुक्त तथा प्रशासक, अमरावती महानगरपालिका यांचे पत्र क्र.जा.क्र.अमरावती
महानगरपालिका/साप्रवि/आयुक्त/५१९५/२०२४, दि. १२.०१.२०२४
३) आयुक्त तथा प्रशासक, अमरावती महानगरपालिका यांचे पत्र क्र. जा.क्र. अमरावती
महानगरपालिका/साप्रवि/आयुक्त/५२७१/२०२४, दि. १७.०१.२०२४
४) नगर विकास विभाग, शासन निर्णय क्र.संकीर्ण-१००५/वर्गीकरण/प्र.क्र.३७९/०५/नवि-
२४, दि.०४.०५.२००६.

प्रस्तावना :-

अमरावती महानगरपालिका ही “ड” वर्ग महानगरपालिका असून, महानगरपालिकेची स्थापना दि.१५.०८.१९८३ रोजी झाली आहे. अमरावती महानगरपालिकेचे एकूण क्षेत्रफळ १२१ चौ. कि.मी. इतके आहे. सन २०११ च्या जनगणनेनुसार अमरावती शहराची लोकसंख्या ६ लाख ४६ हजार इतकी असून सद्यस्थितीत लोकसंख्या अंदाजे ९ लाखापेक्षा जास्त आहे.

२. अमरावती महानगरपालिकेकरिता अद्याप एकत्रित आकृतीबंध निश्चित करण्यात आला नव्हता. शहराचा झालेला विस्तार, वाढते नागरिकरण व महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील अपुरा अधिकारी/कर्मचारी वर्ग लक्षात घेता शासनाच्या योजना, कार्यालयीन कामकाज निश्चित कालावधीत पार पाडण्यास अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे अमरावती महानगरपालिकेसाठी आकृतीबंध निश्चित करून आवश्यक पदभरती करणे गरजेचे आहे.

३. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम, १९४९ च्या कलम ५१ (१), (२) व (३) मध्ये महानगरपालिका आयुक्तांनी विवरणपत्र तयार करून ते स्थायी समितीसमोर मांडले पाहिजे व त्यामध्ये अधिकारी/ कर्मचारी, त्यांची संख्या, त्यांची पदनामे, श्रेणी, वेतन, फी, भत्ते इत्यादी नमूद करून सादर करावे. त्यानंतर स्थायी समितीने फेरबदलासह मंजूर केलेले विवरणपत्र शासनास सादर करणे आवश्यक आहे. त्यानंतर राज्य शासनास कलम ५१ (४) नुसार पदांना मान्यता द्यावी, अशी तरतुद आहे. त्यानुसार आयुक्त तथा प्रशासक, अमरावती महानगरपालिका प्रशासकीय ठराव क्र.१५३/२०२४, दि.१२.०१.२०२४ रोजी मंजूर केला असून विविध संवर्गातील एकूण २०८७ पदांच्या आकृतीबंधास मान्यता देण्याकरीता शासनास प्रस्ताव सादर केला आहे.

४. अमरावती महानगरपालिका प्रशासकीय ठराव क्र.१५३/२०२४, दि.१२.०१.२०२४ अन्वये मान्यता प्राप्त तसेच, आयुक्त तथा प्रशासक, अमरावती महानगरपालिका यांनी दि.१२.०१.२०२४ रोजीच्या पत्रान्वये प्राप्त प्रस्तावानुसार, यापूर्वी ४१ विभागांतील काही संवर्गातील शासन निर्णयांद्वारे व ठरावांद्वारे मान्यता प्राप्त २४५७ पदांपैकी ६५० पदे व्यपगत केल्याने, तसेच २८० पदांची निर्मिती केल्याने होणाऱ्या एकूण २०८७ पदांच्या एकत्रित आकृतीबंधास मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय:-

१. अमरावती महानगरपालिका प्रशासकीय ठराव क्र.१५३/२०२४, दि.१२.०१.२०२४, तसेच आयुक्त तथा प्रशासक, अमरावती महानगरपालिका यांनी दि.१२.०१.२०२४ रोजीच्या पत्रान्वये सादर केलेल्या प्रस्तावाच्या अनुषंगाने, महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम, १९४९ च्या कलम ५१(४) नुसार शासनास असलेल्या अधिकाराचा वापर करुन यासोबतच्या प्रपत्र-ब व ई मध्ये नमूद पदांच्या गोषवानुसार अमरावती महानगरपालिकेकरीता विविध संवर्गातील वर्ग-१ ते वर्ग-४ मधील तसेच विभागनिहाय २०८७ पदांचा एकत्रित आकृतीबंध व प्रपत्र अ, आ, क, ड व इ यांना परिच्छेद क्रमांक ५ मध्ये नमूद अटी व शर्तीच्या अधीन राहून शासन मान्यता देण्यात येत आहे.

२. सोबत जोडलेल्या प्रपत्र अ, आ, ब, क, ड, इ व ई चे विश्लेषण पुढीलप्रमाणे आहे:-

अ) यापूर्वी अमरावती महानगरपालिकेकरीता शासनाने वेळोवेळी शासन निर्णयांद्वारे मंजूर केलेल्या ५८ पदांचे विवरण प्रपत्र- अ नुसार, तसेच अमरावती महानगरपालिकेने विविध ठरावांन्वये मंजूर केलेल्या २३९८ पदांचे विवरण प्रपत्र- आ नुसार दर्शविण्यात आले आहे.

ब) सदर शासन निर्णयासोबत जोडलेल्या प्रपत्र-ब मधील स्तंभ क्र.(६) मध्ये नमूद करण्यात आलेली २८० नवीन पदे निर्माण करण्यास व प्रपत्र- इ मध्ये नमूद केल्यानुसार एकूण ६५० पदे व्यपगत करण्यात येत आहेत.

क) इतर महानगरपालिकांच्या आकृतीबंधाशी सुसंगती व पदानुक्रमाच्या सोयीच्या दृष्टीकोनातून अमरावती महानगरपालिकेच्या काही पदांच्या अन्य संवर्गातील समायोजनाबाबतचा तपशील सदर शासन निर्णयासोबतच्या प्रपत्र-क मध्ये दर्शविण्यात आला आहे. तसेच काही पदांची नावे, वेतनश्रेणी मधील बदल याबाबतचा तपशील प्रपत्र-ड मध्ये दर्शविण्यात आला आहे.

ड) अमरावती महानगरपालिकेच्या आकृतीबंधातील विविध संवर्गातील २०८७ पदांचे एकूण ४१ विभागांकरीता विभागनिहाय विवरण प्रपत्र- ई मध्ये दर्शविण्यात आले आहे. या सर्व प्रपत्रांस शासन मान्यता देण्यात येत आहे.

३. अमरावती महानगरपालिकेच्या सुधारित आकृतीबंधानुसार अपेक्षित आस्थापना खर्च ७२.७६% इतका होईल. नगर विकास विभाग, शासन निर्णय दि.०४.०५.२००६ रोजीच्या शासन निर्णयानुसार महानगरपालिकेचा आस्थापना खर्च ३५% च्या मर्यादेत असणे आवश्यक आहे. आयुक्त तथा प्रशासक, अमरावती महानगरपालिका यांनी त्यांच्या दि.१७.०१.२०२४ रोजीच्या पत्रान्वये महसूल वाढीकरीता करण्यात येणाऱ्या उपाययोजनांबाबतचे दिलेले स्पष्टीकरण विचारात घेऊन, प्रपत्र-ब मधील स्तंभ क्र.(६) मध्ये नमूद २८० नवीन पदे निर्माण करताना एक वेळची विशेष बाब म्हणून ३५% आस्थापना खर्चाची अट शिथिल करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे.

४. अमरावती महानगरपालिकेच्या २०८७ पदांच्या एकत्रित आकृतीबंधास पुढील अटी व शर्तीच्या अधीन राहून मान्यता देण्यात येत आहे:-

- (१) अमरावती महानगरपालिका आकृतीबंधानुसार उपलब्ध होणारी पदे महानगरपालिकेने आवश्यकतेप्रमाणे आस्थापना खर्चाची मर्यादा लक्षात घेऊन भरण्याची दक्षता घ्यावी. अमरावती महानगरपालिकेने उत्पन्न वाढीसाठी विशेष प्रयत्न करावेत.
- (२) सदर आकृतीबंधातील पदांसाठी/वाढीव पदांसाठी कोणत्याही प्रकारचा निधी/अनुदान शासनाकडून महानगरपालिकेस उपलब्ध करून देण्यात येणार नाही.
- (३) अमरावती महानगरपालिकेअंतर्गत प्रशासकीय सेवेतील अधिकारी/कर्मचारी यांची तांत्रिक व लेखा सेवेतील पदांवर किंवा तांत्रिक व लेखा सेवेतील अधिकारी/कर्मचारी यांची प्रशासकीय सेवेतील पदांवर नियुक्ती करता येणार नाही.
- (४) अमरावती महानगरपालिकेच्या ज्या सेवा बाह्य स्रोतांद्वारे (Out Sourcing) करणे शक्य व आवश्यक आहे, अशा सेवा बाह्य स्रोतांद्वारे (Out Sourcing) करण्यात याव्यात.

६. आयुक्त तथा प्रशासक, अमरावती महानगरपालिका यांनी उपरोक्त अटी व शर्तीचे पालन करून आकृतीबंधाच्या अनुषंगाने आवश्यक ती कार्यवाही करावी.

७. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून, त्याचा संकेतांक २०२४०३०१९५०५५०९२५ असा आहे. सदर शासन निर्णय डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(विद्या हम्पय्या)

उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रति,

१. मा. मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव, मंत्रालय, मुंबई.
२. मा. उप मुख्यमंत्री (गृह व विधि व न्याय) यांचे प्रधान सचिव, मंत्रालय, मुंबई.

३. मा. उप मुख्यमंत्री (वित्त व नियोजन) यांचे प्रधान सचिव, मंत्रालय, मुंबई.
४. प्रधान सचिव (नवि-१) यांचे विशेष कार्य अधिकारी, मंत्रालय, मुंबई.
५. प्रधान सचिव (नवि-२) यांचे विशेष कार्य अधिकारी, मंत्रालय, मुंबई.
६. विभागीय आयुक्त, अमरावती विभाग, अमरावती.
७. आयुक्त तथा प्रशासक, अमरावती महानगरपालिका, अमरावती.
८. निवडनस्ती (नवि-२६).

शासन निर्णय क्रमांक:- अमपा-१३२३/प्र.क्र.८९/नवि-२६, दि.०१.०३.२०२४ सोबतचे

प्रपत्र "अ"

अमरावती महानगरपालिका, अमरावती
मंजूर असलेली पदांचे शासन निर्णय

अ.क्र.	शासन निर्णय क्रमांक व दिनांक	पदाचे नाव	मंजूर पदे
१.	नगर विकास विभाग, शासन निर्णय क्र. एमसीओ१२११/प्र.क्र.१४/नवि-१४, दि.२८.०३.२०११	अतिरीक्त आयुक्त	१
२.	नगर विकास विभाग, शासन निर्णय क्र. एमसीओ-१६२१/प्र.क्र.५९/नवि-२८, दि.३०.०६.२०२१	अतिरीक्त आयुक्त	१
३.	नगर विकास विभाग, शासन निर्णय क्र.संकिर्ण-१००५/वर्गीकरण/प्र.क्र.३७९/नवि-२६, दि.०४.०५.२००६	उपआयुक्त	२
४.		कार्यकारी अभियंता	२
५.		उपभियंता	५
६.		सहा.संचालक नगर रचना	१
७.		मुख्यलेखापरीक्षक	१
८.		मुख्यलेखाधिकारी	१
९.		पर्यावरण संवर्धन अधिकारी	१
१०.		मुल्य निर्धारण कर संकलन अधिकारी	१
११.		पशु शल्य चिकीत्सक	१
१२.		मुख्य अग्निशमन अधिकारी	१
१३.		वैद्यकीय अधिकारी	१
१४.	नगर विकास विभाग, शासन निर्णय क्र.संकिर्ण-१००५/वर्गीकरण/प्र.क्र.३७९/नवि-२६, दि.०४.०५.२००६	शिक्षणाधिकारी	१
१५.		नगर सचिव	१
१६.	नगर विकास विभाग, शासन निर्णय क्र. अमपा-१३२१/प्र.क्र.०३/नवि-२६, दि.०१.१२.२०२१	कार्यक्रम व्यवस्थापक	१
१७.	नगर विकास विभाग, शासन निर्णय क्र.संकिर्ण-१००५/वर्गीकरण/प्र.क्र.३७९/नवि-२६, दि.०४.०५.२००६	सहा.आयुक्त	४
१८.		समाज विकास अधिकारी	१
१९.		उपमुख्य लेखापरीक्षक	१

२०.	नगर विकास विभाग, शासन निर्णय क्र.अमपा-२७०६/प्र.क्र.४२२/नवि-२६, दि.०८.०३.२००७	महिला व बाल विकास अधिकारी	१
२१.		सहा.मुल्य निर्धारण कर संकलन अधिकारी	१
२२.		विधी अधिकारी	१
२३		सांख्यिकी अधिकारी	१
२४		लेखाधिकारी	१
२५.		सिस्टीम मॅनेजर	१
२६.		सहा.अग्निशमन अधिकारी	१
२७.		सहा.प्रोग्रामर संगणक	१
२८		अतिक्रमण पथक प्रमुख	१
		सहा. सार्वजनिक आरोग्य अधिकारी	१
२९.		प्रयोगशाळा तंत्रज्ञ	१
३०.		सार्वजनिक आरोग्य परीचारीका	१
	नगर विकास विभाग, शासन निर्णय क्र. अमपा-१३२१/प्र.क्र.०३/नवि-२६, दि.०१.१२.२०२१	सार्वजनिक आरोग्य परीचारीका	४
३१.	नगर विकास विभाग, शासन निर्णय क्र.अमपा-२०१३/४९७/प्र.क्र.१४२/नवि-२६, दि.२२.०८.२०१४	सहा. पशुधन अधिकारी	१
३२.	नगर विकास विभाग, शासन निर्णय क्र.अमपा-१००८/प्र.क्र.३६/नवि-२५, दि.२७.१२.२००४	अनुरेखक	२
३३.	नगर विकास विभाग, शासन निर्णय क्र.संकिर्ण-१००५/वर्गीकरण/प्र.क्र.३७९/नवि-२६, दि.०४.०५.२००६	अधिक्षक	१
३४.	नगर विकास विभाग, शासन निर्णय क्र.अमपा-२७०६/प्र.क्र.४२२/नवि-२६, दि.०८.०३.२००७	फायरमन	१०
	शासन निर्णयान्वये मंजूर पदांची संख्या		५८

प्रपत्र "आ"

अमरावती महानगरपालिका ठरावांन्वये मंजूर असलेल्या पदांचा तपशिल

अ.क्र.	पदाचे नाव	अमरावती महानगरपालिका ठराव क्रमांक व दिनांक	ठरावानुसार मंजूर केलेल्या पदांची संख्या	एकूण मंजूर पदे
१	शहर अभियंता	अमरावती महानगरपालिका ठराव क्र.२, दि.०७.११.१९८३	१	१
२	उपअभियंता	१. ठराव क्र.५२, दि.१८.१२.१९८४ २. ठराव क्र.५४, दि.०४.०१.१९८५	१ १	२
३	वैद्यकीय आरोग्य अधिकारी	अमरावती महानगरपालिका ठराव क्र.३, दि.०७.११.१९८३	१	१
४	वैद्यकीय अधिकारी	१. अमरावती महानगरपालिका ठराव क्र.३२, दि.१९.०७.१९८४ २. अमरावती महानगरपालिका ठराव क्र.३९, दि.१५.१०.१९८४	२ ३	५
५	उच्च श्रेणी लघुलेखक	अमरावती महानगरपालिका ठराव क्र.५, दि.०७.११.१९८३	१	१
६	सहा. निवडणूक अधिकारी	अमरावती महानगरपालिका ठराव क्र.४२, दि.०४.११.२०२२	१	१
७	नगर रचनाकार	अमरावती महानगरपालिका ठराव क्र.३७, दि.१८.०९.१९८४	१	१
८	क्रीडा अधिकारी	अमरावती महानगरपालिका ठराव क्र.३	१	१
९	सहा. वैद्यकीय अधिकारी	अमरावती महानगरपालिका ठराव क्र.३३, दि.२७.१२.१९८५	८	८
१०	कनिष्ठअभियंता/ सहा.अभियंता / शाखा अभियंता (स्थापत्य/ यांत्रिकी/विद्युत)	१. अमरावती महानगरपालिका ठराव क्र.२६, दि.२८.०५.१९८४ २. अमरावती महानगरपालिका ठराव क्र.३१, दि.११.०७.१९८४ ३. अमरावती महानगरपालिका ठराव क्र.५४, दि.०४.०१.१९८५ ४. अमरावती महानगरपालिका ठराव क्र.६५, दि.२७.०२.१९८५ ५. अमरावती महानगरपालिका ठराव क्र.४, दि.२२.०४.१९८८ ६. अमरावती महानगरपालिका	४ १ १ ७ १०	४२

		ठराव क्र.५२, दि.१९.०९.२०१७	१९	
११	अधिक्षक / लेखापाल	१. अमरावती महानगरपालिका ठराव क्र.०६, दि.०७.११.१९८३ २. अमरावती महानगरपालिका ठराव क्र.३, दि.२२.०४.१९८८ ३. अमरावती महानगरपालिका ठराव क्र.५२, दि.१९.०९.२०१७	१ ३ ४	८
१२	सहा.अधिक्षक / उपलेखापाल / रोखपाल / वरीष्ठ लेखापरीक्षक	१. अमरावती महानगरपालिका ठराव क्र.२२, दि.०५.१२.१९८५ २.अमरावती महानगरपालिका ठराव क्र.०६, दि.२३.०१.१९८६ ३. अमरावती महानगरपालिका ठराव क्र.१४, दि.०६.०७.१९९१ ४. अमरावती महानगरपालिका ठराव क्र.५२, दि.१९.०९.२०१७	२ १ १ ५	९
१३	वरीष्ठ लिपीक / निरीक्षक	१. अमरावती महानगरपालिका ठराव क्र.२५, दि.१०.१२.१९८५ २.अमरावती महानगरपालिका ठराव क्र.५६, दि.१०.०३.१९८६ ३. अमरावती महानगरपालिका ठराव क्र.१४, दि.०६.०७.१९९१ ४. अमरावती महानगरपालिका ठराव क्र.५२, दि.१९.०९.२०१७	१० ५ १ ५१	६७
१४	कनिष्ठ लिपीक	१. अमरावती महानगरपालिका ठराव क्र.३२, दि.१९.०७.१९८४ २.अमरावती महानगरपालिका ठराव क्र.१, दि.१२.१०.१९८४ ३. अमरावती महानगरपालिका ठराव क्र.७०, दि.२३.०३.१९८५ ४. अमरावती महानगरपालिका ठराव क्र.१३, दि.२५.१०.१९८५ ५.अमरावती महानगरपालिका ठराव क्र.१२, दि.२५.१०.१९८४ ६. अमरावती महानगरपालिका ठराव क्र.३२, दि.२७.१२.१९८५ ७. अमरावती महानगरपालिका ठराव क्र.१, दि.०३.०४.१९८६ ८. अमरावती महानगरपालिका ठराव क्र.४, दि.११.०४.१९८६ ९. अमरावती महानगरपालिका ठराव क्र.३७, दि.३१.०१.१९८९	०१ ७२ ०२ ०१ ०५ ०२ ०२ ०२ ०२ ०२	३२५

		१०.अमरावती महानगरपालिका ठराव क्र.५२, दि.१९.०९.२०१७	२३६	
१५	लघुलेखक निम्न श्रेणी	अमरावती महानगरपालिका ठराव क्र.१६, दि.१९.०६.१९८६	२	२
१६	लघु टंकलेखक	अमरावती महानगरपालिका ठराव क्र.७०, दि.२३.०३.१९८५	१	१
१७	सहा.नगर रचनाकार	अमरावती महानगरपालिका ठराव क्र.३७, दि.१८.०९.१९८४	२	२
१८	क्रीडा निरीक्षक	अमरावती महानगरपालिका ठराव क्र.४, दि.११.०४.१९८६	२	२
१९	जनसंपर्क अधिकारी	अमरावती महानगरपालिका ठराव, दि.११.०४.१९८४	१	१
२०	मुकदमा निरीक्षक	अमरावती महानगरपालिका ठराव क्र.५२, दि.१९.०९.२०१७	१	१
२१	कामगार अधिकारी	अमरावती महानगरपालिका ठराव क्र.५२, दि.१९.०९.२०१७	१	१
२२	कनिष्ठ लेखापरीक्षक	अमरावती महानगरपालिका ठराव क्र.१४, दि.०६.०७.१९९१	१	१
२३	अभिलेखागार	अमरावती महानगरपालिका ठराव क्र.६६, दि.१२.०३.१९८५	१	१
२४	विजतंत्री	१.अमरावती महानगरपालिका ठराव क्र.३८, दि.१२.१०.१९८४ २. अमरावती महानगरपालिका ठराव क्र.६७, दि.१४.०३.१९८५ ३. अमरावती महानगरपालिका ठराव क्र.५२, दि.१९.०९.२०१७	१ १२ ५	१८
२५	सहा.आरेखक	१. अमरावती महानगरपालिका ठराव क्र.३७, दि.१८.०९.१९८४ २. अमरावती महानगरपालिका ठराव क्र.५९, दि.०४.०२.१९८५	१ १	२
२६	अनुरेखक	१. अमरावती महानगरपालिका ठराव क्र.९, दि.०३.०६.१९८६ २.अमरावती महानगरपालिका ठराव क्र.५२, दि.१९.०९.२०१७	२ ७	९

२७	वाहन चालक	१ अमरावती महानगरपालिका ठराव क्र.११, दि.२८.११.१९८३ २. अमरावती महानगरपालिका ठराव क्र.२२, दि.१८.०४.१९८४ ३. अमरावती महानगरपालिका ठराव क्र.५२, दि.१९.०९.२०१७	५ ३ ६९	७७
२८	शाळा निरीक्षक	अमरावती महानगरपालिका ठराव क्र.३३, दि.२०.०७.१९८४	३	३
२९	उद्यान अधीक्षक	अमरावती महानगरपालिका ठराव क्र.०३, दि.२२.०४.१९८८	१	१
३०	उद्यान निरीक्षक	अमरावती महानगरपालिका ठराव क्र.५२, दि.१९.०९.२०१७	२	२
३१	डॉ. इंचार्ज / वैद्य	१. अमरपा ठराव क्र.३८, दि.१२.१०.१९८४ २.अमरावती महानगरपालिका ठराव क्र.५२, दि.१९.०९.२०१७	२ १०	१२
३२	सहा.अधीक्षक (कुटुंब कल्याण)	अमरावती महानगरपालिका ठराव क्र.७०, दि.२३.०३.१९८५	१	१
३३	परीचारीका प्रसविका	अमरावती महानगरपालिका ठराव क्र.५२, दि.१९.०९.२०१७	२१	२१
३४	सहा.परीचारीका प्रसविका	१.अमरावती महानगरपालिका ठराव क्र.३८, दि.१२.१०.१९८४ २. अमरावती महानगरपालिका ठराव क्र.७०, दि.२३.०३.१९८५ ३. अमरावती महानगरपालिका ठराव क्र.३२, दि.२७.१२.१९८५ ४.अमरावती महानगरपालिका ठराव क्र.५२, दि.१९.०९.२०१७	४ ५ ८ ४	२१
३५	औषध निर्माण अधिकारी	१.अमरावती महानगरपालिका ठराव क्र.५७, दि.३१.०१.१९८५ २. अमरावती महानगरपालिका ठराव क्र.७०, दि.२३.०३.१९८५ ३. अमरावती महानगरपालिका ठराव क्र.३२, दि.२७.१२.१९८५ ४. अमरावती महानगरपालिका ठराव क्र.५२, दि.१९.०९.२०१७	१ ५ ८ ९	२३
३६	प्रमुख लस टोचक	अमरावती महानगरपालिका ठराव क्र.५२, दि.१९.०९.२०१७	१	१

३७	लस टोचक	१. अमरावती महानगरपालिका ठराव क्र.३८, दि.१२.१०.१९८४ २. अमरावती महानगरपालिका ठराव क्र.५२, दि.१९.०९.२०१७	५ २	७
३८	बहुउद्देशिय आरोग्य सेवक	अमरावती महानगरपालिका ठराव क्र.५२, दि.१९.०९.२०१७	८	८
३९	कनिष्ठ अधिक्षक (आरोग्य)	अमरावती महानगरपालिका ठराव क्र.७०, दि.२३.०३.१९८५	१	१
४०	सांखिकी सहाय्यक	अमरावती महानगरपालिका ठराव क्र.५२, दि.१९.०९.२०१७	१	१
४१	स्वच्छता अधिक्षक	अमरावती महानगरपालिका ठराव क्र.३२, दि.१९.०७.१९८४	१	१
४२	ज्येष्ठ स्वास्थ्य निरीक्षक	अमरावती महानगरपालिका ठराव क्र.६९, दि.२३.०३.१९८५	३	३
४३	स्वास्थ्य निरीक्षक	१. अमरावती महानगरपालिका ठराव क्र.४७, दि.२२.११.१९८४ २. अमरावती महानगरपालिका ठराव क्र.७०, दि.२३.०३.१९८५ ३. अमरावती महानगरपालिका ठराव क्र.५२, दि.१९.०९.२०१७	१ ४ १७	२२
४४	लिडींग फायरमन	अमरावती महानगरपालिका ठराव क्र.२५, दि.२४.०५.१९८४	३	३
४५	फायरमन	१. अमरावती महानगरपालिका ठराव क्र.५२, दि.१९.०९.२०१७	३६	३६
४६	कुली, शिपाई, नालाकुली, चौकीदार, रेजा	१.अमरावती महानगरपालिका ठराव क्र.३८, दि.१२.१०.१९८४ २.अमरावती महानगरपालिका ठराव क्र.७०, दि.२३.०३.१९८५ ३. अमरावती महानगरपालिका ठराव क्र.५२, दि.१९.०९.२०१७	४५ ५ ६४३	६९३
४७	सफाई जमादार/बिटप्युन/ मेट	१.अमरावती महानगरपालिका ठराव क्र.३२, दि.१९.०७.१९८४ २.अमरावती महानगरपालिका ठराव क्र.५७, दि.३१.०१.१९८५ २.अमरावती महानगरपालिका ठराव क्र.७०, दि.२३.०३.१९८५ ३. अमरावती महानगरपालिका ठराव क्र.५२, दि.१९.०९.२०१७	३ ३ ४९ २३	७८

४८	ड्रेसर	अमरावती महानगरपालिका ठराव क्र.७०, दि.२३.०३.१९८५	९	९
४९	सफाई कामगार	१. अमरावती महानगरपालिका ठराव क्र.३८, दि.१२.१०.१९८४ २. अमरावती महानगरपालिका ठराव क्र.५७, दि.३०.०३.१९८६ ३. अमरावती महानगरपालिका ठराव क्र.५२, दि.१९.०९.२०१७	७ ६२ ७९२	८६१
	अमरावती महानगरपालिकेच्या ठरावांन्वये निर्माण केलेल्या पदांची एकूण संख्या			२३९८

शासन निर्णय तसेच अमरावती महानगरपालिका ठरावांन्वये निर्माण केलेल्या पदांचा गोषवारा

अ.क्र.	तपशिल	मंजूर पद संख्या
१.	शासनाने मंजूर केलेली पदे	५८
२.	अमरावती महानगरपालिकेच्या ठरावानुसार निर्माण केलेली पदे	२३९८
एकूण मंजूर पद संख्या		२४५६

प्रपत्र-“ब”

अमरावती महानगरपालिकेच्या शासनाने, प्रशासक ठरावान्वये व नवनिर्मित पदांचा तपशिल:-

अ. क्र.	पदनाम	वेतनश्रेणी	१.शासन मंजूरपद संख्या २. प्रशासक ठरावान्वये मंजूर संख्या	कार्यरत पदे	रिक्त पदे	नवनिर्मित पदांची संख्या	एकूण मंजूर करावयाची पदसंख्या	नव्याने निर्माण करण्यात आलेल्या पदांची कारणमिमांसा व शेरा
(१)	(२)	(३)	(४)	(५)	(६)	(७)	(८)	(९)
वर्ग-१								
१.	आयुक्त	शासनआदेशानुसार	०१	००	०१	००	०१	
२.	अतिरिक्त आयुक्त	S-२३ : ६७७००-२०८७००	०२	०१	०१	००	०२	
३.	उपायुक्त	S-२० : ५६१००-१७७५००	०२	०२	००	०२	०४	अमरावती महानगरपालिका क्षेत्रातील वाढती लोकसंख्या शासन अंगिकृत वाढलेले विविध प्रकल्प, नवनिर्मित अभियान लक्षात घेता अमरावती शहरातील नागरिकांना सुविधा पुरविण्याकरीता नियंत्रण व देखरेख ठेवण्याच्या दृष्टीने उपआयुक्त पदाची आवश्यकता आहे.
४.	शहर अभियंता	S-२४ : ७११००-२११९००	०१	००	०१	००	०१	
५.	कार्यकारी अभियंता (स्थापत्य)	S-२३ : ६७७००-२०८७००	०२	०१	०१	००	०२	

६.	उपअभियंता (स्थापत्य)	S-२० : ५६१००-१७७५००	०५	०४	०१	०३	०८	महानगरपालिका अंतर्गत विकासात्मक कामे वेळेवर पुर्ण करण्यासाठी उपअभियंता पदाची आवश्यकता आहे.
७.	उपअभियंता (यांत्रिकी / परीवहन)	S-२० : ५६१००-१७७५००	०१	००	०१	००	०१	
८.	उपअभियंता (विद्युत)	S-२० : ५६१००-१७७५००	०१	०१	००	००	०१	
९.	सहायक संचालक नगररचना	S-२० : ५६१००-१७७५००	०१	०१	००	००	०१	
१०.	मुख्यलेखापरीक्षक	S-२३ : ६७७००-२०८७००	०१	०१	००	००	०१	
११.	मुख्यलेखाधिकारी	S-२३ : ६७७००-२०८७००	०१	०१	००	००	०१	
१२.	पर्यावरण संवर्धन अधिकारी	S-२३ : ६७७००-२०८७००	०१	०१	००	००	०१	
१३.	मुल्य निर्धारण कर संकलन अधिकारी	S-२० : ५६१००-१७७५००	०१	०१	००	००	०१	
१४.	पशुशल्य चिकित्सक	S-२० : ५६१००-१७७५००	०१	००	०१	००	०१	
१५.	मुख्य अग्निशमन अधिकारी	S-२० : ५६१००-१७७५००	०१	००	०१	००	०१	
१६.	वैद्यकीय आरोग्य अधिकारी (MOH)	S-२३ : ६७७००-२०८७००	०१	०१	००	००	०१	
१७.	वैद्यकीय अधिकारी	S-२० : ५६१००-१७७५००	०६	०५	०१	०२	०८	महानगरपालिका अंतर्गत महानगरपालिकेचे १६ दवाखाने व ७ आरोग्य केंद्रांमार्फत आरोग्य विषयक वैद्यकीय सेवा देण्याचे काम सुरु आहे. वाढत्या लोकसंख्या दृष्टीने वाढीव दोन पदांची आवश्यकता आहे.

१८.	स्त्री रोग तज्ञ	S-२० : ५६१००-१७७५००	००	००	००	०१	०१	नागरिकांना स्त्री-रोग विषयक वैद्यकीय सेवा देण्याचे सदरच्या पदांची आवश्यकता आहे.
१९.	बाल रोग तज्ञ	S-२० : ५६१००-१७७५००	००	००	००	०१	०१	नवजात अर्भकांची तपासणी व बालकांवरील औषधोपचार करण्याकरीता बाल रुग्ण तज्ज्ञाची आवश्यकता आहे.
२०.	शिक्षणाधिकारी	S-२० : ५६१००-१७७५००	०१	००	०१	००	०१	
२१.	मुख्य संगणक अधिकारी	S-२० : ५६१००-१७७५००	००	००	००	०१	०१	संगणक विभाग तसेच महानगरपालिकेचे संपुर्ण संगणकीकरण करणे व कनेक्टीव्हिटी वर नियंत्रण ठेवणे, नवनविन प्रकल्पाची आखणी व अंमलबजावणी करण्याकरीता मुख्य संगणक अधिकारी या पदाची आवश्यकता आहे.
२२.	उपअभियंता (यांत्रिकी / परीवहन)	S-२० : ५६१००-१७७५००	०१	००	०१	००	०१	
२३.	उपअभियंता (विद्युत)	S-२० : ५६१००-१७७५००	०१	०१	००	००	०१	
२४.	मुख्य विधी अधिकारी	S-२० : ५६१००-१७७५००	००	००	००	०१	०१	महानगरपालिका अंतर्गत सर्व विधीचे कामे, न्यायालयीन प्रलंबित प्रकरणे ही सर्व विधीविषयक कामे पार पाडणे तसेच न्यायालीन प्रकरणे हातळण्याकरीता सदर पदाची आवश्यकता आहे
२५.	मुख्य स्वच्छता अधिकारी	S-२० : ५६१००-१७७५००	००	००	००	०१	०१	महानगरपालिकेचा वाढता विस्तार लक्षात घेता घनकचरा व्यवस्थापन दैनंदिन साफसफाई याबाबत तसेच शासनाकडून स्वच्छ भारत अभियान / स्वच्छ महाराष्ट्र अभियान याबाबतची उपाय योजना करण्याकरीता सदर पदाची आवश्यकता आहे.

एकूण (वर्ग-१)	३०	२०	१०	१२	४२	
---------------	----	----	----	----	----	--

अ. क्र.	पदनाम	वेतनश्रेणी	१.शासन मंजूरपद संख्या २. प्रशासक ठरावन्वये मंजूर संख्या	कार्यरत पदे	रिक्त पदे	नवनिर्मित पदांची संख्या	एकूण मंजूर करावयाची पदसंख्या	नव्याने निर्माण करण्यात आलेल्या पदांची कारणमिमांसा व शेरा
(१)	(२)	(३)	(४)	(५)	(६)	(७)	(८)	(९)
वर्ग-२								
१.	सहा. आयुक्त	S-१५ : ४१८००-१३२३००	०४	००	०४	०४	०८	अमरावती शहरातील नागरिकांना सुविधा पुरविण्याचे दृष्टीने शासन अंगिकृत विविध प्रकल्प, अभियान यांचे संनियंत्रण व प्रशासकीय काम शिस्त व प्रभावीपणे व्हावे याकरीता सहा. आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याची आवश्यकता आहे.
२.	महिला व बाल विकास अधिकारी	S-१५ : ४१८००-१३२३००	०१	०१	००	००	०१	
३.	सांख्यिकी अधिकारी	S-१५ : ४१८००-१३२३००	०१	०१	००	००	०१	
४.	उप शिक्षणाधिकारी	S-१५ : ४१८००-१३२३००	००	००	००	०१	०१	महानगरपालिका क्षेत्रांतर्गत शासनाचे जिल्हा परिषदच्या माध्यमिक व प्राथमिक शाळा सामाविष्ट करण्यात आल्या आहेत. त्यामुळे शिक्षण विभागाचा व्याप

								लक्षात घेता सदर पदाची आवश्यकता आहे.
५.	समाज विकास अधिकारी	S-१५ : ४१८००-१३२३००	०१	०१	००	००	०१	
६.	सहा. मुल्य निर्धारण कर संकलन अधिकारी	S-१५ : ४१८००-१३२३००	०१	००	०१	००	०१	
७.	विधी अधिकारी	S-१५ : ४१८००-१३२३००	०१	०१	००	००	०१	
८.	सहाय्यक पर्यावरण संवर्धन अधिकारी	S-१५ : ४१८००-१३२३००	००	००	००	०१	०१	महानगरपालिका क्षेत्रामध्ये भुयारी गटारे, सांडपाणी प्रक्रीया केंद्र, तलाव व नाले सौदर्यीकरण व पुनरुज्जीवन, कत्तलखाना निर्मीती व व्यवस्थापन, उर्जासंवर्धन व घनकचऱ्याची शास्त्रोक्त पध्दतीने विल्हेवाट लावणे इ. कामे व इतर अनुषंगिक कामांकरीता हे पद आवश्यक आहे.
९.	उपमुख्य लेखापरीक्षक	S-१५ : ४१८००-१३२३००	०१	००	०१	००	०१	
१०.	लेखाधिकारी	S-१५ : ४१८००-१३२३००	०१	००	०१	००	०१	
११.	सिस्टीम मॅनेजर	S-१५ : ४१८००-१३२३००	०१	०१	००	००	०१	
१२.	सहाय्यक अग्निशमन अधिकारी	S-१५ : ४१८००-१३२३००	०१	००	०१	००	०१	

१३.	महानगरपालिका सचिव	S-१६ : ४४९००-१४२४००	०१	००	०१	००	०१	
१४.	कार्यक्रम व्यवस्थापक	S-१६ : ४४९००-१४२४००	०१	०१	००	००	०१	
१५.	लघुलेखक (निवडश्रेणी)	S-१७ : ४७६००-१५११००	००	००	००	०१	०१	सर्वसाधारण सभा व स्थायी समिती सभेतील चर्चेत उपस्थित सर्व बाबीची नोंद घेणे व षंगाने इतिवृत्त तयार करणे, आयुक्तांनी निर्देशित केल्याप्रमाणे इतर अनुषंगिक कामे करणे यासाठी सदर पदाची आवश्यकता आहे.
१६.	लघुलेखक (उच्चश्रेणी)	S-१५ : ४१८००-१३२३००	०१	००	०१	००	०१	
१७.	सहा. निवडणूक अधिकारी	S-१५ : ४१८००-१३२३००	०१	००	०१	००	०१	
१८.	नगर रचनाकार	S-१५ : ४१८००-१३२३००	०१	००	०१	००	०१	
१९.	सहाय्यक वैद्यकीय अधिकारी	S-१६ : ४४९००-१४२४००	२०	०५	१५	००	१८	सहाय्यक वैद्यकीय अधिकारी हे ८ पदे मंजूर आहे. डॉ. इंचार्ज चे १२ पदे सहा. वैद्यकीय अधिकारी या पदामध्ये समावेश करुन पदनामात व वेतनश्रेणीत बदल करण्यात आले आहे
२०.	सहाय्यक पशुशल्य चिकीत्सक	S-१५ : ४१८००-१३२३००	०१	०१	००	००	०१	

२१.	उपमुख्य स्वच्छता अधिकारी	S-१५ : ४१८००-१३२३००	००	००	००	०२	०२	शहराची वाढती लोकसंख्या व महानगरपालिकेचे प्रशासकीय प्रभाग आणि भौगोलीक क्षेत्राचा विचार करतातेथील घनकचरा व्यवस्थापन करण्याकरीता या पदाची आवश्यकता आहे.
२२.	सहाय्यक अभियंता (स्थापत्य)	S-१५ : ४१८००-१३२३००	१४	१४	००	००	१४	
२३.	शाखा अभियंता (स्थापत्य)	S-१५ : ४१८००-१३२३००	०९	०९	००	००	०९	
२४.	सहाय्यक अभियंता (यांत्रिकी)	S-१५ : ४१८००-१३२३००	००	००	००	०१	०१	अभियंता (यांत्रिकी) यांना सहाय्यक म्हणून या पदाची आवश्यकता आहे.
२५.	सहाय्यक अभियंता (विद्युत)	S-१५ : ४१८००-१३२३००	०१	०१	००	००	०१	महानगरपालिका अंतर्गत विविध विभाग, सभागृह येथील विद्युत पुरवठा सुरळीत चालण्याच्या दृष्टीने सदर पदाची आवश्यकता आहे.
२६.	मालमत्ता व्यवस्थापन अधिकारी	S-१५ : ४१८००-१३२३००	००	००	००	०१	०१	
२७.	अतिक्रमण पथक प्रमुख	S-१५ : ४१८००-१३२३००	०१	००	०१	००	०१	
एकूण (वर्ग-२)			६४	३६	२८	११	७३	

अ.क्र.	पदनाम	वेतनश्रेणी	१.शासन मंजूरपद संख्या २. प्रशासक ठरावन्वये मंजूर संख्या	कार्यरत पदे	रिक्त पदे	नवनिर्मित पदांची संख्या	एकूण मंजूर करावयाची पदसंख्या	नव्याने निर्माण करण्यात आलेल्या पदांची कारणमिमांसा व शेरा
(१)	(२)	(३)	(४)	(५)	(६)	(७)	(८)	(९)
वर्ग-३								
१.	कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)	S-१४ : ३८६००-१२२८००	१७	००	१७	१३	३०	बांधकाम विभाग, ससंनर विभाग, कार्यकारी अभियंता-१ व २ या विभागाचा कामाचा व्याप लक्षात घेता तसेच विकासात्मककामे करीता कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) पदे आवश्यक आहे.
२.	कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी)	S-१४ : ३८६००-१२२८००	०१	०१	००	००	०१	
३.	कनिष्ठ अभियंता (विद्युत)	S-१४ : ३८६००-१२२८००	००	००	००	०२	०२	महानगरपालिका क्षेत्रामधील विद्युत पुरवठा सुरळीत चालण्याच्या दृष्टीने सदर पदाची आवश्यकता आहे.
४.	अधिक्षक	S-१४ : ३८६००-१२२८००	०७	००	०७	०३	१०	अमरावती महानगरपालिका अंतर्गत असलेले विभागातील कर्मचाऱ्यांचा कामकाजावर सामान्य पर्यवेक्षण करणे व त्यांच्या अधिनस्त कर्मचाऱ्यांवर आवश्यक मार्गदर्शन करणे, अतिरिक्त उपक्रम राबविणे, विभागाच्या प्रामुख्याने निर्देशीत केल्याप्रमाणे इतर कर्तव्य पारपाडणे करीता अधिक्षक पदाची आवश्यक आहे.

५.	लेखापाल (आरोग्य)	S-१४ : ३८६००-१२२८००	०१	०१	००	००	०१	महानगरपालिकेतील शासनाचे अनुदान, रोखवही, नोंदवही, लेखापध्दतीया कामाचे नियोजना करीता PFMS तसेच शासनाचे धोरणानुसार सर्वलेखा विषयककामे संगणीकृत जसे Tally व द्वारे करणे व इतर अनुषंगिक कामे करण्याकरीता लेखापाल (आरोग्य) हे पद आवश्यक आहे.
६.	लेखापाल	S-१४ : ३८६००-१२२८००	००	००	००	०१	०१	
७.	सहा.अधिक्षक	S-१३ : ३५४००-११२४००	०५	०४	०१	०५	१०	
८.	उपलेखापाल	S-१३ : ३५४००-११२४००	०२	०२	००	००	०२	
९.	रोखपाल	S-१३ : ३५४००-११२४००	०१	०१	००	००	०१	
१०.	वरीष्ठ लेखापरीक्षक	S-१३ : ३५४००-११२४००	०१	०१	००	००	०१	
११.	वरीष्ठ लिपीक /निरीक्षक	S-८ : २५५००-८११००	६७	६४	०३	२०	८७	विभागांतर्गत येणाऱ्या प्रशासकीय बाबींवर अहवाल वरिष्ठांकडे सादर करुन झालेल्या निर्णयावर योग्यती कारवाई होणे कारीता वरीष्ठ लिपीक/ निरीक्षकांची पदे निर्माण करणे आवश्यक आहे.
१२.	कनिष्ठ लिपीक	S-६ : १९९००-६३२००	३२५	१६५	१६०	३०	३५५	अमरावती महानगरपालिकेच्या विविध शासकीय योजनांची माहिती नागरीकांपर्यंत पोहचविणे, विभागात प्राप्त होणारे प्रकरणे, नस्त्याचे तपासणी करुन अभिप्राय नोंदविणे, आस्थापना विषयक बाबी व वरिष्ठांनी सोपविलेली कामाची जबाबदारी पार पाडणे या सर्व कामा कारीता कनिष्ठ लिपीकांची पदे

								आवश्यक आहे.
१३.	लघुलेखक (निम्मश्रेणी)	S-१४: ३८६००-१२२८००	०२	०२	००	०१	०३	उपआयुक्त यांचे स्विय सहाय्यक म्हणून लघुलेखक (निम्मश्रेणी) १ नवनिर्मित पदे निर्माण करणे आवश्यक आहे
१४.	लघु टंकलेखक	S-८ : २५५००-८११००	०१	०१	००	०३	०४	प्रत्येक महिन्याला मा.सर्वसाधारण सभा, प्रत्येक आठवड्याला मा.स्थायी समितीची सभा तसेच लोकप्रतिनिधीचे वाढते प्रश्न हाताळण्या करीता आयुक्तांनी निर्देशित केल्याप्रमाणे इतर अनुषंगिक कामे करण्यास सदर पदाची आवश्यकता आहे.
१५.	सहाय्यक नगर रचनाकार	S-८ : २५५००-८११००	०२	०१	०१	००	०२	
१६.	क्रीडा अधिकारी	S-१४ : ३८६००-१२२८००	०१	००	०१	००	०१	
१७.	क्रीडा निरीक्षक	S-१३ : ३५४००-११२४००	०२	००	०२	००	०२	
१८.	सहा.प्रोग्रामर	S-१४ : ३८६००-१२२८००	०१	००	०१	००	०१	
१९.	सिस्टीम अॅनालिस्ट	S-१४ : ३८६००-१२२८००	००	००	००	०१	०१	संगणकीय आवश्यक प्रणालीचे विश्लेषण तसेच प्रणाली कार्यान्वित करणेकरीता सदरपदाची निर्मित करणे आवश्यक आहे.
२०.	सहाय्यक अतिक्रमण पथक प्रमुख	S-१४ : ३८६००-१२२८००	००	००	००	०२	०२	शहरातील वाढती लोकसंख्या व अतिक्रमण लक्षात घेता अतिक्रमण हटविण्याकरीता तसेच अतिक्रमण पथक प्रमुखांचे सहाय्यक म्हणून या पदांची आवश्यकता आहे.
२१.	माहिती व जनसंपर्क अधिकारी	S-१४ : ३८६००-१२२८००	०१	०१	००	००	०१	

२२.	मुकदमा निरीक्षक	S-१४ : ३८६००-१२२८००	०१	००	०१	००	००	सदर रिक्त पद मुख्य विधी अधिकारी पदामध्ये समायोजन
२३.	कामगार अधिकारी	S-१४ : ३८६००-१२२८००	०१	००	०१	००	००	सदर रिक्त पद मुख्य विधी अधिकारी पदामध्ये समायोजन
२४.	कनिष्ठ लेखापरीक्षक	S-८ : २५५००-८११००	०१	०१	००	००	०१	
२५.	अभिलेखापाल	S-१० : २९२००-९२३००	०१	००	०१	००	०१	
२६.	विजतंत्री	S-८ : २५५००-८११००	१८	०५	१३	००	१८	
२७.	सहाय्यक आरेखक	S-१० : २९२००-९२३००	०२	०२	००	०२	०४	शहरातील इमारतीचे मुळ नकाशा करून ट्रेसिंग तयार करणे, रंगीत छिपी. भाग नकाशे तयार करणे तसेच सत्य प्रत्यतपासणी व इतर अनुषंगिक कामे करण्याकरीता सदर पदाची आवश्यकता आहे.
२८.	अनुरेखक	S-६ : १९९००-६३२००	११	०१	१०	००	०५	अनुरेखक पदांचे एकूण ११ पदे मंजूर असून त्यापैकी ६ पदे व्यपगत करण्यात येत आहे.
२९.	वाहन चालक	S-६ : १९९००-६३२००	७७	२०	५७	००	३०	वाहन चालकांचे एकूण ७७ पदे मंजूर असून त्यातील ४७ रिक्त पदे व्यपगत करण्यात येत आहे.
३०.	शाळा निरीक्षक	S-१३ : ३५४००-११२४०००	०३	००	०३	०२	०५	महानगरपालिकेमध्ये जिल्हा परीषद मधील शाळाना समाविष्ट करण्यात आले आहे. त्या शाळेवर निरीक्षण करण्याकरीता व वेळोवेळी याबाबतचा अहवाल शासनाकडे व कार्यालयात उपलब्ध करून देणे व इतर अनुषंगिक कामे करण्याकरीता पदांची

								आवश्यकता आहे.
३१.	उद्यान अधीक्षक	S-१४ : ३८६००-१२२८००	०१	००	०१	००	०१	
३२.	कनिष्ठ लेखापरीक्षक	S-८ : २५५००-८११००	०१	०१	००	००	०१	
३३.	उद्यान निरीक्षक	S-१३ : ३५४००-११२४००	०२	००	०२	०३	०५	अमरावती महानगरपालिका उद्यान विभाग अंतर्गत उद्यानांची निगा राखणे, झोन निहाय वृक्षप्राधिकरण संबंधित कार्य पार पाडणे, शासकीय वृक्षारोपन इत्यादी उपक्रमांचे उत्कृष्ट नियोजन व इतर अनुषंगिक कामे करण्याकरीता सदर पद आवश्यक आहे.
३४.	पशुधन निरीक्षक	S-८ : २५५००-८११००	००	००	००	०१	०१	अमरावती महानगरपालिका पशुवैद्यकीय विभागांतर्गत विविध योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्याचे दृष्टीकोनातून हे पद आवश्यक आहे.
३५.	सहाय्यक सार्वजनिक आरोग्य अधिकारी	S-१४ : ३८६००-१२२८००	०१	००	०१	००	००	
३६.	प्रयोगशाळा तंत्रज्ञ	S-१४ : ३८६००-१२२८००	०१	०१	००	००	०१	
३७.	सहाय्यक अधीक्षक (आरोग्य)	S-१३ : ३५४००-११२४००	०१	००	०१	००	०१	
३८.	एक्स रे टेक्नीशियन (क्ष-किरण तंत्रज्ञ)	S-८ : २५५००-८११००	००	००	००	०१	०१	अमरावती महानगरपालिका कार्यक्षेत्रात अंतर्गत एक्स-रे मशीन कार्यान्वीत करण्यात आलेली आहे. त्याकरीता सदर पदाची आवश्यक आहे.
३९.	सार्वजनिक आरोग्य	S-१४ : ३८६००-१२२८००	०५	०५	००	०५	१०	अमरावती महानगरपालिका आरोग्य विभाग

	परीचारीका							अंतर्गत एकूण १३ दवाखाने, ८ शहरी आरोग्य केंद्र कार्यरत आहेत. तसेच केंद्र शासन पुरस्कृत RCH प्रकल्प आरोग्य विभागाकडून यशस्वीपणे राबविण्याकरीता सदर पदाची निर्मीती करणे आवश्यक आहे.
४०.	परीचारीका प्रसविका	S-१३ : ३५४००-११२४००	२१	००	२१	००	२१	
४१.	सहाय्यक परीचारीका प्रसविका	S-८ : २५५००-८११००	२१	२१	००	१०	३१	अमरावती महानगरपालिका आरोग्य विभागांतर्गत असलेले दवाखान्यातील रुग्णाचे लसीकरण, एरीयामधील सर्व्हे, डेंगु, स्वाईन फ्लु, रक्ताचे नमुणे घेणे, क्षयरोग या सर्व आजारावर सर्व्हेक्षण करण्याकरीता व इतर अनुषंगिक कामे करण्याकरीता सहा.परीचारीका प्रसविका पद आवश्यक आहे.
४२.	औषध निर्माण अधिकारी	S-१३ : ३५४००-११२४००	२३	१२	११	००	२३	
४३.	प्रमुख लस टोचक	S-८ : २५५००-८११००	०१	००	०१	००	०१	
४४.	बहुउदेशिय आरोग्य सेवक	S-८ : २५५००-८११००	०८	००	०८	०५	१३	अमरावती महानगरपालिकातील आरोग्य विभागांतर्गत असलेले दवाखाने येथे गरोदर महिलांना गोळ्या देणे, लस टोचणे व राष्ट्रीय आरोग्याचे कार्यक्रम राबविण्याकरीता व इतर अनुषंगिक कामे करण्याकरीता पद आवश्यक आहे.
४५.	कनिष्ठ अधिक्षक	S-८ : २५५००-८११००	०१	००	०१	००	०१	

	(आरोग्य)							
४६.	सांखिकी सहाय्यक	S-१० : २९२००-९२३००	०१	००	०१	००	०१	
४७.	स्वच्छता अधीक्षक	S-१४ : ३८६००-१२२८००	०१	००	०१	००	०१	
४८.	ज्येष्ठ स्वास्थ्य निरीक्षक	S-१३ : ३५४००-११२४००	०३	०२	०१	०४	०७	संपुर्ण शहराची दैनंदिन साफसफाई वर नियंत्रण ठेवण्याच्या दृष्टीने ज्येष्ठ स्वास्थ्य निरीक्षक पदाची आवश्यकता आहे.
४९.	अग्निशमन अधीक्षक	S-१४ : ३८६००-१२२८००	०१	००	०१	००	००	
५०.	अग्निशमन केंद्र अधिकारी	S-१४ : ३८६००-१२२८००	००	००	००	०८	०८	अमरावती महानगरपालिकेचे १२१ चौ.कि.मी. क्षेत्रफळ असून सद्यःस्थितीत ४ अग्निशमन केंद्र कार्यान्वित आहेत तसेच ४ अग्निशमन केंद्र प्रस्तावित करण्यात आले आहे. त्याकरीता हे पद आवश्यक आहे.
५१.	सहाय्यक अग्निशमन केंद्र अधिकारी	S-१३ : ३५४००-११२४००	००	००	००	०८	०८	अग्निशमन केंद्र अधिकारी यांना सहाय्यक म्हणून सदर पदाची आवश्यकता आहे.
५२.	लिडींग फायरमन	S-७ : २१७००-६९१००	०३	०२	०१	२१	२४	
५३.	फायरमन	S-६ : १९९००-६३२००	४६	३३	१३	१००	१४६	अमरावती शहराचे वाढते क्षेत्रफळ, अग्निशमन केंद्र व अग्निशमन वाहनाची संख्या विचारात घेता सदर पदाची आवश्यकता आहे.

५४.	अग्निशमन अधिक्षक	S-१४ : ३८६००-१२२८००	०१	००	०१	००	००	
एकूण वर्ग -३			७२२	३६३	३५९	२५७	९२२	

अ. क्र.	पदनाम	वेतनश्रेणी	१.शासन मंजूरपद संख्या २. प्रशासक ठरावन्वये मंजूर संख्या	कार्यरत पदे	रिक्त पदे	नवनिर्मित पदांची संख्या	एकूण मंजूर करावयाची पदसंख्या	नव्याने निर्माण करण्यात आलेल्या पदांची कारणमिमांसा व शेरा
(१)	(२)	(३)	(४)	(५)	(६)	(७)	(८)	(९)
वर्ग-४								
१.	कुली	S-१ : १५०००-४७६००	१४९	३०	११९	००	४०	एकूण १४९ पदामधुन १०९ पदे व्यपगत करण्यात येत आहे.
२.	शिपाई	S-१ : १५०००-४७६००	१५४	६०	९४	००	७०	एकूण १५४ शिपाई पदामधुन ८४ पदे व्यपगत करण्यात येत आहे.
३.	नालाकुली	S-१ : १५०००-४७६००	६८	०९	५९	००	०९	एकूण ६८ नालाकुली पदामधुन ५९ पदे व्यपगत करण्यात येत असून कार्यरत ९ पदे कर्मचारी निहाय व्यपगत. (एकूण पदे २७)(भरलेले ९)
४.	रेजा	S-१ : १५०००-४७६००	१३०	०६	१२४	००	०६	एकूण १३० रेजा १२४ पदे व्यपगत करण्यात येत असून कार्यरत ६ पदे कर्मचारी निहाय व्यपगत.
५.	मदतनिस	S-१ : १५०००-४७६००	४२	०५	३७	००	०५	(एकूण पदे ३३) (भरलेले ६ व रिक्त २७पदे)
६.	चौकीदार	S-१ : १५०००-४७६००	७८	००	७८	००	००	एकूण ४२ मदतनिस ३७ पदे व्यपगत करण्यात येत

								असून कार्यरत ५ पदे कर्मचारी निहाय व्यपगत.
७.	माळी	S-१ : १५०००-४७६००	७२	००	७२	००	००	(एकूण पदे २०) (भरलेले ५ व रिक्त १५ पदे)
८.	सफाई जमादार/ बिटप्युन / मेट	S-३ : १६६००-५२४००	७८	००	७८	००	५०	एकूण ७८ पदामधुन २८ पदे व्यपगत
९.	ड्रेसर	S-५ : १८०००-६५९००	०९	००	०९	००	०९	
१०.	सफाई कामगार	S-१ : १५०००-४७६००	८६१	७१४	१४७	००	८६१	
एकूण वर्ग -४			१६४१	८२४	८१७	००	१०५०	

अमरावती महानगरपालिका आस्थापनेवर शासन निर्णयानुसार व अमरावती महानगरपालिका ठरावान्वये मंजूर करण्यात आलेल्या वर्ग -१ ते वर्ग-४ मधील पदाचा गोषवारा

अ.क्र.	प्रवर्ग	१.शासन मंजूरपद संख्या २. प्रशासक ठरावान्वये मंजूर संख्या	कार्यरत पदे	रिक्त पदे	नवनिर्मित पदांची संख्या	व्यपगत पदे	एकूण पदसंख्या (३+६-७)
(१)	(२)	(३)	(४)	(५)	(६)	(७)	(८)
१.	वर्ग-१	३०	२०	१०	१२	००	४२
२.	वर्ग-२	६४	३६	२८	११	०२	७३
३.	वर्ग-३	७२२	३६३	३५९	२५७	५७	९२२
४.	वर्ग-४	१६४१	८२४	८१७	००	५९१	१०५०
एकूण वर्ग - १ ते वर्ग -४		२४५७	१२४३	१२१४	२८०	६५०	२०८७

प्रपत्र-“क”

अमरावती महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील समायोजन करावयाची पदे

अ. क्र.	पदनाम	सध्याची वेतनश्रेणी	पदसंख्या	सध्याचे पद मंजुरीचे विभाग/ कार्यालय	समायोजनानंतर चे नवीन पदनाम	समायोजना नंतरची नविन वेतनश्रेणी	पद समायोजन करावायाचे विभाग/ कार्यालय व पदसंख्या
(१)	(२)	(३)	(४)	(५)	(६)	(७)	(८)
१	कामगार अधिकारी	S-१४ : ३८६००-१२८००	१ रिक्त पद	विधि विभाग	मुख्य विधि	S-२० : ५६१००-१७७५००	विधि विभाग (१ पद)
	मुकदमा निरीक्षक	S-१४ : ३८६००-१२८००	१ रिक्त पद	विधि विभाग	अधिकारी (१ पद)		
२	सहायक वैद्यकीय अधिकारी	S-१५ : ४१८००-१३२३००	२० पद (१४ पदे रिक्त)	आरोग्य विभाग	मुख्य स्वच्छता अधिकारी	S-२० : ५६१००-१७७५००	स्वच्छता विभाग (१ पद)
	अधिक्षक	S-१४ : ३८६००-१२८००	१ रिक्त पद	अग्निशमन विभाग	(१ पद)		
३	सहायक वैद्यकीय अधिकारी	S-१५ : ४१८००-१३२३००	१९ पद (१३ पदे रिक्त)	आरोग्य विभाग	उप मुख्य स्वच्छता अधिकारी	S-१५ : ४१८००-१३२३००	स्वच्छता विभाग (२ पद)
	सहाय सार्वजनिक आरोग्य अधिकारी	S-१४ : ३८६००-१२८००	(१ पद रिक्त)	आरोग्य विभाग	(२ पद)		

प्रपत्र-“ड”

अमरावती महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील पदनाम/ वेतनश्रेणीत बदल

अ. क्र.	पदनाम	सध्याची वेतनश्रेणी	नवीन पदनाम	नविन वेतनश्रेणी	अभिप्राय
(१)	(२)	(३)	(४)	(५)	(६)
१	वैद्यकीय आरोग्य अधिकारी (MOH)	S-२० : ५६१००-१७७५००	वैद्यकीय आरोग्य अधिकारी (MOH)	S-२३ : ६७७००-२०८७००	सेवा प्रवेश नियमाच्या सुसूत्रतेकरिता इतर महानगरपालिकांप्रमाणे वेतनश्रेणीत बदल.
२	डॉ. इंचारज / वैद्य	S-१४ : ३८६००-१२२८००	सहायक वैद्यकीय अधिकारी	S-१६ : ४४९००-१४२४००	सेवा प्रवेश नियमाच्या सुसूत्रतेकरिता वेतनश्रेणीत व पदनामात बदल.
३	औषध निर्माण अधिकारी	S-१० : २९२००-९२३००	औषध निर्माण अधिकारी	S-१३ : ३५४००-११२४०००	सेवा प्रवेश नियमाच्या सुसूत्रतेकरिता इतर मनपा मध्ये असल्याप्रमाणे वेतनश्रेणीत बदल.
४	सहाय्यक वैद्यकीय अधिकारी	S-१५ : ४१८००-१३२३००	सहाय्यक वैद्यकीय अधिकारी	S-१६ : ४४९००-१४२४००	सेवा प्रवेश नियमाच्या सुसूत्रते करिता इतर मनपा मध्ये असल्याप्रमाणे वेतनश्रेणीत व पदनामात बदल.
५	अतिक्रमण पथक प्रमुख	S-१४ : ३८६००-१२२८००	अतिक्रमण पथक प्रमुख	S-१५ : ४१८००-१३२३००	सेवा प्रवेश नियमाच्या सुसूत्रते करिता वेतनश्रेणीत बदल
६	पर्यावरण संवर्धन अधिकारी	S-२० : ५६१००-१७७५००	पर्यावरण संवर्धन अधिकारी	S-२३ : ६७७००-२०८७००	पर्यावरण विभागाशी संबंधीत इतर विभागावर नियंत्रण व समन्वय तसेच पदोन्नतीच्या सुसूत्रतेकरिता वेतनश्रेणीत बदल
७	सहाय्यक अभियंता (स्थापत्य)	S-१४ : ३८६००-१२२८००	सहाय्यक अभियंता (स्थापत्य)	S-१५ : ४१८००-१३२३००	सेवा प्रवेश नियमाच्या सुसूत्रतेकरिता वेतन श्रेणीत बदल.

८	शाखा अभियंता(स्थापत्य)	S-१४ : ३८६००-१२२८००	शाखा अभियंता (स्थापत्य)	S-१५ : ४१८००-१३२३००	सेवा प्रवेश नियमाच्या सुसूत्रतेकरिता वेतन श्रेणी तबदल.
९	सहाय्यक अभियंता (विद्युत)	S-१४ : ३८६००-१२२८००	सहाय्यक अभियंता (विद्युत)	S-१५ : ४१८००-१३२३००	सेवा प्रवेश नियमाच्या सुसूत्रतेकरिता वेतन श्रेणी तबदल.
१०	शहर अभियंता	S-२३ : ६७७००-२०८७००	शहर अभियंता	S-२४ : ७११००-२११९००	सेवा प्रवेश नियमाच्या सुसूत्रतेकरिता वेतन श्रेणी तबदल.

प्रपत्र-“इ”

अमरावती महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील व्यपगत करावयाची पदे

अ.क्र.	पदनाम	मंजूर पदे	मंजूर पदामधुन व्यपगत करावयाचे पदे
(१)	(२)	(३)	(४)
१	कामगार अधिकारी	०१	०१
२	मुकदमा निरीक्षक	०१	०१
३	सहायक वैद्यकिय अधिकारी	२०	०२
४	सहाय्यक सार्वजनिक आरोग्य अधिकारी	०१	०१
५	अधिक्षक	०१	०१
६	अनुरेखक	११	०६
७	वाहन चालक	७७	४७
८	कुली	१४९	१०९
९	शिपाई	१५४	८४
१०	नालाकुली	६८	५९
११	रेजा	१३०	१२४
१२	मदतनिस	४२	३७
१३	माळी	७२	७२
१४	चौकीदार	७८	७८
१५	सफाई जमादार/बिटप्युन / मेट	७८	२८
एकूण:-		८८३	६५०

प्रपत्र - "ई"

अमरावती महानगरपालिकेचा विभागनिहाय आकृतीबंध

(१) आयुक्त यांचे कार्यालय

अ.क्र	पदनाम	मंजुरी पदाची वेतनश्रेणी	शासन मंजुर पद संख्या	महानगरपालिकेचे प्रशासन ठरावानुसार मंजूर पदे	नव्याने आवश्यक असणाऱ्या पदाची संख्या	एकूण पद संख्या	अभिप्राय
१	आयुक्त	शासन आदेशानुसार	१	-	-	१	
२	लघुलेखक (उच्चश्रेणी)	S-१५ : ४१८०० - १३२३००		१	-	१	आयुक्त यांचे स्वीय सहायक म्हणून व्यवस्था.
३	कनिष्ठ लिपीक	S-६ : १९९००-६३२००	-	२	-	२	आवक-जावक व इतर पत्रव्यवहार म्हणून व्यवस्था
४	वाहन चालक	S-६ : १९९००-६३२००	-	१	-	१	
५	शिपाई	S-१ : १५००० - ४७६००	-	४	-	४	
एकूण			१	८	-	९	

(२) अतिरिक्त आयुक्त - १ यांचे कार्यालय

अ.क्र	पदनाम	मंजूरी पदाची वेतनश्रेणी	शासन मंजूर पद संख्या	महानगरपालिकेचे प्रशासन ठरावानुसार मंजूर पदे	नव्याने आवश्यक असणाऱ्या पदाची संख्या	एकूण पदसंख्या	अभिप्राय
१	अतिरिक्त आयुक्त	S-२३ : ६७७००-२०८७००	१	-	-	१	
२	लघुलेखक (निम्नश्रेणी)	S-१५ : ४१८००-१३२३००	-	१	-	१	अतिरिक्त यांचे स्वीय सहायक म्हणून व्यवस्था.
३	कनिष्ठ लिपीक	S-६ : १९९००-६३२००	-	१	-	१	आवक -जावक व इतर पत्रव्यवहार म्हणून व्यवस्था
४	वाहन चालक	S-६ : १९९००-६३२००	-	१	-	१	
५	शिपाई	S-१ : १५००० - ४७६००	-	२	-	२	-
एकूण			१	५	-	६	-

(३) अतिरिक्त आयुक्त - २ यांचे कार्यालय

अ.क्र	पदनाम	मंजूरी पदाची वेतनश्रेणी	शासन मंजूर पद संख्या	महानगरपालिकेचे प्रशासन ठरावानुसार मंजूर पदे	नव्याने आवश्यक असणा-या पदाची संख्या	एकूण पदसंख्या	अभिप्राय
१	अतिरिक्त आयुक्त	S-२३ : ६७७००-२०८७००	१	-	-	१	
२	लघुलेखक (निम्नश्रेणी)	S-१५ : ४१८००-१३२३००	-	१	-	१	अतिरिक्त यांचे स्वीय सहायक म्हणून व्यवस्था.
३	कनिष्ठ लिपीक	S-६ : १९९००-६३२००	-	१	-	१	आवक -जावक व इतर पत्रव्यवहार म्हणून व्यवस्था
४	वाहन चालक	S-६ : १९९००-६३२००	-	१	-	१	
५	शिपाई	S-१ : १५००० - ४७६००		२	-	२	
एकूण			१	५	-	६	

(४) उपआयुक्त -१ यांचे कार्यालय

अ.क्र	पदनाम	मंजूरी पदाची वेतनश्रेणी	शासन मंजूर पद संख्या	महानगरपालिकेचे प्रशासन ठरावानुसार मंजूर पदे	नव्याने आवश्यक असणाऱ्या पदाची संख्या	एकूण पदसंख्या	अभिप्राय
१	उपआयुक्त	S-२० : ५६१००- १७७५००	१	-	-	१	
२	वरिष्ठ लिपीक	S-८ : २५५०० - ८११००	-	१	-	१	माहिती अधिकार अंतर्गत प्राप्त होणारे प्रथम अपिलाचे प्रकरणे संदर्भात कामकाज
३	कनिष्ठ लिपीक	S-६ : १९९००-६३२००	-	२	-	२	आवक - जावक व इतर पत्रव्यवहार म्हणून व्यवस्था
४	वाहन चालक	S-६ : १९९००-६३२००	-	१	-	१	
५	शिपाई	S-१ : १५००० - ४७६००	-	२	-	२	
एकूण			१	६	-	७	

(५) उपआयुक्त -२ यांचे कार्यालय

अ.क्र	पदनाम	मंजुरी पदाची वेतनश्रेणी	शासन मंजुर पद संख्या	महानगरपालिकेचे प्रशासन ठरावानुसार मंजूर पदे	नव्याने आवश्यक असणाऱ्या पदाची संख्या	एकूण पदसंख्या	अभिप्राय
१	उपायुक्त	S-२० : ५६१००- १७७५००	१	-	-	१	-
२	वरिष्ठ लिपीक	S-८ : २५५०० - ८११००		१	-	१	माहिती अधिकार अंतर्गत प्राप्त होणारे प्रथम अपिलाचे प्रकरणे संदर्भात कामकाज
३	कनिष्ठ लिपीक	S-६ : १९९००-६३२००	-	२	-	२	आवक -जावक व इतर पत्रव्यवहार म्हणून व्यवस्था
४	वाहन चालक	S-६ : १९९००-६३२००	-	१	-	१	-
५	शिपाई	S-१ : १५००० - ४७६००	-	२	-	२	
एकूण			१	६	-	७	-

(६) उपआयुक्त -३ यांचे कार्यालय

अ.क्र	पदनाम	मंजूरी पदाची वेतनश्रेणी	शासन मंजूर पद संख्या	महानगरपालिकेचे प्रशासन ठरावानुसार मंजूर पदे	नव्याने आवश्यक असणा- या पदाची संख्या	एकूण पदसंख्या	अभिप्राय
१	उपायुक्त	S-२० : ५६१००- १७७५००	-	-	१	१	-
२	वरिष्ठ लिपीक	S-८ : २५५०० - ८११००	-	१	-	१	माहिती अधिकार अंतर्गत प्राप्त होणारे प्रथम अपिलाचे प्रकरणे संदर्भात कामकाज
३	कनिष्ठ लिपीक	S-६ : १९९००-६३२००	-	२	-	२	आवक -जावक व इतर पत्रव्यवहार म्हणून व्यवस्था
४	वाहन चालक	S-६ : १९९००-६३२००	-	१	-	१	-
५	शिपाई	S-१ : १५००० - ४७६००	-	२	-	२	
एकूण			-	६	१	७	-

(७) उपआयुक्त -४ यांचे कार्यालय

अ.क्र	पदनाम	मंजूरी पदाची वेतनश्रेणी	शासन मंजूर पद संख्या	महानगरपालिकेचे प्रशासन ठरावानुसार मंजूर पदे	नव्याने आवश्यक असणाऱ्या पदाची संख्या	एकूण पदसंख्या	अभिप्राय
१	उपायुक्त	S-२० : ५६१००- १७७५००	-	-	१	१	-
२	वरिष्ठ लिपीक	S-८ : २५५०० - ८११००		१	-	१	माहिती अधिकार अंतर्गत प्राप्त होणारे प्रथम अपिलाचे प्रकरणे संदर्भात कामकाज
३	कनिष्ठ लिपीक	S-६ : १९९००-६३२००	-	२	-	२	आवक -जावक व इतर पत्रव्यवहार म्हणून व्यवस्था
४	वाहन चालक	S-६ : १९९००-६३२००	-	१	-	१	-
५	शिपाई	S-१ : १५००० - ४७६००	-	२	-	२	
एकूण			•	६	१	७	-

(८) सामान्य प्रशासन विभाग

अ.क्र	पदनाम	मंजूरी पदाची वेतनश्रेणी	शासन मंजूर पद संख्या	महानगरपालिकेचे प्रशासन ठरावानुसार मंजूर पदे	नव्याने आवश्यक असणाऱ्या पदाची संख्या	एकूण पदसंख्या	अभिप्राय
१	सहाय्यक आयुक्त	S-१५ : ४१८०० - १३२३००	-	-	१	१	
२	कार्यालय अधीक्षक	S-१४ : ३८६०० - १२२८००	-	१	-	१	
३	सहाय्यक अधीक्षक	S-१३ : ३५४०० - ११२४०००	-	१	२	३	
४	वरिष्ठ लिपीक	S-८ : २५५०० - ८११००	-	४	१	५	*आस्थापना विभाग - ५ पदे
५	कनिष्ठ लिपीक	S-६ : १९९०० - ६३२००	-	११	-	११	आस्थापना विषयक कामकाज, बिंदुनामावली, सेवाजेष्ठता यादी, विभागीय चौकशी प्रकरणे, व इतर प्रशासन कामकाज ११ पदे आवश्यक
६	शिपाई	S-१ : १५००० - ४७६००	-	४	-	४	
एकूण			-	२१	४	२५	

(९) माहिती व जनसंपर्क विभाग

अ.क्र	पदनाम	मंजूरी पदाची वेतनश्रेणी	शासन मंजूर पद संख्या	महानगरपालिकेचे प्रशासन ठरावानुसार मंजूर पदे	नव्याने आवश्यक असणाऱ्या पदाची संख्या	एकूण पदसंख्या	अभिप्राय
१	माहिती व जनसंपर्क अधिकारी	S-१४ : ३८६०० - १२२८००	-	१	-	१	
२	कनिष्ठ लिपीक	S-६ : १९९००-६३२००	-	१	-	१	
३	शिपाई	S-१ : १५००० - ४७६००	-	१	-	१	
एकूण				३	-	३	

(१०) विधी विभाग

अ.क्र	पदनाम	मंजूरी पदाची वेतनश्रेणी	शासन मंजूर पद संख्या	महानगरपालिकेचे प्रशासन ठरावानुसार मंजूर पदे	नव्याने आवश्यक असणाऱ्या पदाची संख्या	एकूण पदसंख्या	अभिप्राय
१	मुख्य विधी अधिकारी	S-२० : ५६१००- १७७५००	-	-	१	१	
२	विधी अधिकारी	S-१५ : ४१८०० - १३२३००	१	-	-	१	
३	लघुलेखक निम्मश्रेणी	S-१४ : ३८६०० - १२२८००	-	-	१	१	

४	वरिष्ठ लिपीक	S-८ : २५५०० - ८११००	-	१	१	२	
५	कनिष्ठ लिपीक	S-६ : १९९०० - ६३२००	-	२	-	२	
६	शिपाई	S-१ : १५००० - ४७६००	-	१	-	१	
एकूण			१	४	३	८	

(११) भांडार विभाग

अ.क्र	पदनाम	मंजूरी पदाची वेतनश्रेणी	शासन मंजूर पद संख्या	महानगरपालिकेचे प्रशासन ठरावानुसार मंजूर पदे	नव्याने आवश्यक असणाऱ्या पदाची संख्या	एकूण पदसंख्या	अभिप्राय
१	भांडार अधिक्षक	S-१४ : ३८६०० - १२२८००	-	१	-	१	
२	कनिष्ठ लिपीक	S-६ : १९९००-६३२००	-	२	-	२	
३	शिपाई	S-१ : १५००० - ४७६००	-	१	-	१	
एकूण				४	-	४	

(१२) कर विभाग

अ.क्र	पदनाम	मंजूरी पदाची वेतनश्रेणी	शासन मंजूर पद संख्या	महानगरपालिकेचे प्रशासन ठरावानुसार मंजूर पदे	नव्याने आवश्यक असणाऱ्या पदाची संख्या	एकूण पदसंख्या	अभिप्राय
१	मुल्य निर्धारण कर	S-२० : ५६१००- १७७५००	१	-	-	१	

	संकलन अधिकारी						
२	सहाय्यक मुख्य निर्धारण कर संकलन अधिकारी	S-१५ : ४१८०० - १३२३००	१	-	-	१	
३	अधिक्षक	S-१४ : ३८६०० - १२२८००	-	२	-	२	
४	वरिष्ठ लिपीक	S-८ : २५५०० - ८११००	-	२	२	४	
५	कनिष्ठ लिपीक	S-६ : १९९०० - ६३२००	-	९	-	९	
६	वाहन चालक	S-६ : १९९०० - ६३२००	-	१	-	१	
७	शिपाई	S-१ : १५००० - ४७६००	-	२	-	२	
एकूण			२	१६	२	२०	

(१३) नगर सचिव विभाग

अ.क्र	पदनाम	मंजुरी पदाची वेतनश्रेणी	शासन मंजुर पद संख्या	महानगरपालिकेचे प्रशासन ठरावानुसार मंजूर पदे	नव्याने आवश्यक असणाऱ्या पदाची संख्या	एकूण पदसंख्या	अभिप्राय
१	महानगरपालिका सचिव	S-१६ : ४४९०० - १४२४००	१	-	-	१	
२	लघुलेखक (निवड)	S-१७: ४७६००-१५११००	-	-	१	१	

	श्रेणी)						
३	लखुटंकलेखक	S-८ : २५५०० - ८११००	-	१	३	४	
४	वरिष्ठ लिपीक	S-८ : २५५०० - ८११००	-	१	-	१	
५	कनिष्ठ लिपीक	S-६ : १९९०० - ६३२००	-	८	-	८	
६	शिपाई	S-१ : १५००० - ४७६००	-	१	-	१	
७	कुली	S-१ : १५००० - ४७६००	-	६	-	६	
एकूण			१	१७	४	२२	

(१४) लेखा विभाग

अ.क्र	पदनाम	मंजूरी पदाची वेतनश्रेणी	शासन मंजूर पद संख्या	महानगरपालिकेचे प्रशासन ठरावानुसार मंजूर पदे	नव्याने आवश्यक असणाऱ्या पदाची संख्या	एकूण पदसंख्या	अभिप्राय
१	मुख्यलेखाधिकारी	S-२३ : ६७७०० - २०८७००	१		-	१	
२	लेखाधिकारी	S-१५ : ४१८०० - १३२३००	१	-	-	१	
३	लेखापाल	S-१४ : ३८६०० - १२२८००	-	-	१	१	

४	उपलेखापाल	S-१३ : ३५४०० - ११२४००	-	२	-	२	
५	रोखपाल	S-१३ : ३५४०० - ११२४००	-	१	-	१	
६	वरीष्ठ लिपीक	S-८ : २५५०० - ८११००	-	४	-	४	
७	कनिष्ठ लिपीक	S-६ : १९९०० - ६३२००	-	१४	-	१४	
८	वाहन चालक	S-६ : १९९०० - ६३२००	-	१	-	१	
९	शिपाई	S-१ : १५००० - ४७६००	-	२	-	२	
एकूण			२	२४	०१	२७	

(१५) लेखापरिक्षण विभाग

अ.क्र	पदनाम	मंजूरी पदाची वेतनश्रेणी	शासन मंजूर पद संख्या	महानगरपालिकेचे प्रशासन ठरावानुसार मंजूर पदे	नव्याने आवश्यक असणाऱ्या पदाची संख्या	एकूण पद संख्या	अभिप्राय
१	मुख्यलेखापरिक्षक	S-२३ : ६७७०० - २०८७००	१	-	-	१	
२	उपमुख्यलेखापरिक्षक	S-१५ : ४१८०० - १३२३००	१	-	-	१	
३	वरीष्ठ लेखापरिक्षक	S-१३ : ३५४०० - ११२४००	-	१	-	१	

४	कनिष्ठ लेखापरिक्षक	S-८ : २५५०० - ८११००	-	१	-	१	
५	वरिष्ठ लिपीक	S-८ : २५५०० - ८११००	-	३	१	४	
६	कनिष्ठ लिपीक	S-६ : १९९०० - ६३२००	-	२	-	२	
७	वाहन चालक	S-६ : १९९०० - ६३२००	-	१	-	१	
८	शिपाई	S-१ : १५००० - ४७६००	-	२	-	२	
एकूण			२	१०	१	१३	

(१६) अतिक्रमण विभाग

अ.क्र	पदनाम	मंजुरी पदाची वेतनश्रेणी	शासन मंजूर पद संख्या	महानगरपालिकेचे प्रशासन ठरावानुसार मंजूर पदे	नव्याने आवश्यक असणाऱ्या पदाची संख्या	एकूण पदसंख्या	अभिप्राय
१	सहाय्यक आयुक्त	S-१५ : ४१८०० - १३२३००	-		१	१	
२	अतिक्रमण पथक प्रमुख	S-१५ : ४१८०० - १३२३००	१	-	-	१	
३	सहाय्यक अतिक्रमण पथक प्रमुख	S-१४ : ३८६०० - १२२८००	-	-	२	२	
४	सहाय्यक अधिक्षक	S-१३ : ३५४०० - ११२४०००	-	-	१	१	
५	वरीष्ठ लिपीक	S-८ : २५५०० - ८११००	-	१	२	३	
६	कनिष्ठ लिपीक	S-६ : १९९०० - ६३२००	-	६	-	६	
७	वाहन चालक	S-६ : १९९०० - ६३२००	-	१०	-	१०	
८	शिपाई	S-१ : १५००० - ४७६००	-	२	-	२	

९	कुली	S-१ : १५००० - ४७६००	-	८	-	८	
एकूण			१	२७	६	३४	

(१७) अभिलेखागार विभाग

अ.क्र	पदनाम	मंजुरी पदाची वेतनश्रेणी	शासन मंजुर पद संख्या	महानगरपालिकेचे प्रशासन ठरावानुसार मंजूर पदे	नव्याने आवश्यक असणाऱ्या पदाची संख्या	एकूण पदसंख्या	अभिप्राय
१	अभिलेखापाल	S-१० : २९२०० - ९३३००	-	१	-	१	
२	वरिष्ठ लिपीक	S-८ : २५५०० - ८११००	-	१	-	१	
३	कनिष्ठ लिपीक	S-६ : १९९०० - ६३२००	-	१	-	१	
४	शिपाई	S-१ : १५००० - ४७६००	-	१	-	१	
एकूण			-	४	-	४	

(१८) निवडणूक विभाग

अ.क्र	पदनाम	मंजूरी पदाची वेतनश्रेणी	शासन मंजूर पद संख्या	महानगर पालिकेचे प्रशासन ठरावानुसार मंजूर पदे	नव्याने आवश्यक असणाऱ्या पदाची संख्या	एकूण पदसंख्या	अभिप्राय
१	सहाय्यक निवडणूक अधिकारी	S-१५ : ४१८०० - १३२३००	-	१	-	१	
२	कनिष्ठ लिपीक	S-६ : १९९०० - ६३२००	-	१	-	१	
३	शिपाई	S-१ : १५००० - ४७६००	-	१	-	१	
एकूण			-	३	-	३	

(१९) सहाय्यक संचालक नगर रचना विभाग

अ.क्र	पदनाम	मंजूरी पदाची वेतनश्रेणी	शासन मंजूर पद संख्या	महानगरपालिकेचे प्रशासन ठरावानुसार मंजूर पदे	नव्याने आवश्यक असणाऱ्या पदाची संख्या	एकूण पदसंख्या	अभिप्राय
१	सहाय्यक संचालक नगर रचना	S-२० : ५६१०० - १७७५००	१	-	-	१	
२	नगर रचनाकार	S-१५ : ४१८०० - १३२३००	-	१	-	१	

३	सहाय्यक नगररचनाकार	S-८ : २५५०० - ८११००	-	२	-	२	
४	मालमत्ता व्यवस्थापन अधिकारी	S-१५ : ४१८०० - १३२३००	-	-	१	१	
५	सहाय्यक अभियंता	S-१५ : ४१८०० - १३२३००	-	५	-	५	
६	शाखा अभियंता	S-१५ : ४१८०० - १३२३००	-	३	-	३	
७	कनिष्ठ अभियंता	S-१४ : ३८६०० - १२२८००	-	४	४	८	
८	सहाय्यक आरेखक	S-१० : २९९०० - ९२३००	-	२	२	४	
९	अनुरेखक	S-६ : १९९०० - ६३२००	२	३	-	५	
१०	वरिष्ठ लिपीक	S-८ : २५५०० - ८११००	-	३	-	३	
११	कनिष्ठ लिपीक	S-६ : १९९०० - ६३२००	-	१३	-	१३	
१२	शिपाई	S-१ : १५००० - ४७६००	-	२	-	२	
एकूण			३	३८	०७	४८	

(२०) बांधकाम विभाग

अ.क्र	पदनाम	मंजूरी पदाची वेतनश्रेणी	शासन मंजूर पद संख्या	महानगरपालिकेचे प्रशासन ठरावानुसार मंजूर पदे	नव्याने आवश्यक असणाऱ्या पदाची संख्या	एकूण पदसंख्या	अभिप्राय
१	शहर अभियंता	S-२४ : ७११००-२११९००	-	१	-	१	

२	उपअभियंता	S-२० : ५६१०० - १७७५००	१	-	-	१	
३	सहाय्यक अभियंता	S-१५ : ४१८०० - १३२३००	-	५	-	५	
४	शाखा अभियंता	S-१५ : ४१८०० - १३२३००	-	३	-	३	
५	कनिष्ठ अभियंता	S-१४ : ३८६०० - १२२८००	-	८	५	१३	
६	वरिष्ठ लिपीक	S-८ : २५५०० - ८११००	-	२	१	३	
७	कनिष्ठ लिपीक	S-६ : १९९०० - ६३२००	-	१३	-	१३	
८	शिपाई	S-१ : १५००० - ४७६००	-	२	-	२	
९	रेजा	S-१ : १५००० - ४७६००	-	६	-	६	
एकूण			१	४०	०६	४७	

(२१) विद्युत विभाग

अ.क्र	पदनाम	मंजूरी पदाची वेतनश्रेणी	शासन मंजूर पद संख्या	महानगरपालिकेचे प्रशासन ठरावानुसार मंजूर पदे	नव्याने आवश्यक असणाऱ्या पदाची संख्या	एकूण पद संख्या	अभिप्राय
१	उपअभियंता (विद्युत)	S-२० : ५६१०० - १७७५००	१	-	-	१	
२	सहाय्यक अभियंता (विद्युत)	S-१५ : ४१८०० - १३२३००	-	१	-	१	

३	कनिष्ठ अभियंता (विद्युत)	S-१४ : ३८६००- १२२८००	-	-	२	२	
४	वरिष्ठ लिपीक	S-८ : २५५०० - ८११००	-	२	२	४	
५	कनिष्ठ लिपीक	S-६ : १९९०० - ६३२००	-	५	-	५	
६	विजतंत्री	S-८ : २५५०० - ८११००	-	१८	-	१८	
७	शिपाई	S-१ : १५००० - ४७६००	-	२	-	२	
एकूण			१	२८	०४	३३	

(२२) कार्यशाळा विभाग

अ.क्र	पदनाम	मंजूरी पदाची वेतनश्रेणी	शासन मंजूर पद संख्या	महानगरपालिकेचे प्रशासन ठरावानुसार मंजूर पदे	नव्याने आवश्यक असणाऱ्या पदाची संख्या	एकूण पदसंख्या	अभिप्राय
१	उपअभियंता (यांत्रिकी / परीवहन)	S-२० : ५६१०० - १७७५००	-	१	-	१	
२	सहाय्यक अभियंता	S-१५ : ४१८०० - १३२३००	-	-	१	१	
३	कनिष्ठ अभियंता	S-१४ : ३८६००- १२२८००	-	१	-	१	
४	वरिष्ठ लिपीक	S-८ : २५५०० - ८११००	-	२	२	४	
५	कनिष्ठ लिपीक	S-६ : १९९०० - ६३२००	-	४	-	४	

६	वाहन चालक	S-६ : १९९०० - ६३२००	-	१०	-	१०	
७	शिपाई	S-१ : १५००० - ४७६००	-	२	-	२	
एकूण			-	२०	०३	२३	

(२३) कार्यकारी अभियंता - १ विभाग

अ.क्र	पदनाम	मंजूरी पदाची वेतनश्रेणी	शासन मंजूर पद संख्या	महानगरपालिकेचे प्रशासन ठरावानुसार मंजूर पदे	नव्याने आवश्यक असणाऱ्या पदाची संख्या	एकूण पदसंख्या	अभिप्राय
१	कार्यकारी अभियंता	S-२३ : ६७७०० - २०८७००	१	-	-	१	
२	उपअभियंता	S-२० : ५६१०० - १७७५००	१	-	-	१	
३	सहाय्यक अभियंता	S-१५ : ४१८०० - १३२३००	-	२	-	२	
४	शाखा अभियंता	S-१५ : ४१८०० - १३२३००		१	-	१	
५	कनिष्ठ अभियंता	S-१४ : ३८६००- १२२८००		२	२	४	
६	वरिष्ठ लिपीक	S-८ : २५५०० - ८११००	-	१	-	१	
७	कनिष्ठ लिपीक	S-६ : १९९०० - ६३२००	-	२	-	२	
८	शिपाई	S-१ : १५००० - ४७६००	-	१	-	१	
एकूण			२	९	२	१३	

(२४) पाणीपुरवठा / कार्यकारी अभियंता - २ विभाग

अ.क्र	पदनाम	मंजुरी पदाची वेतनश्रेणी	शासन मंजुर पद संख्या	महानगरपालिकेचे प्रशासन ठरावानुसार मंजूर पदे	नव्याने आवश्यक असणाऱ्या पदाची संख्या	एकूण पदसंख्या	अभिप्राय
१	कार्यकारी अभियंता	S-२३ : ६७७०० - २०८७००	१	-	-	१	
२	उपअभियंता (स्थापत्य)	S-२० : ५६१०० - १७७५००	१	-	-	१	
३	सहाय्यक अभियंता	S-१५ : ४१८०० - १३२३००	-	२	-	२	
४	शाखा अभियंता	S-१५ : ४१८०० - १३२३००	-	२	-	२	
५	कनिष्ठ अभियंता	S-१४ : ३८६००- १२२८००		३	२	५	
६	वरिष्ठ लिपीक	S-८ : २५५०० - ८११००	-	१	१	२	
७	कनिष्ठ लिपीक	S-६ : १९९०० - ६३२००	-	२	-	२	
८	शिपाई	S-१ : १५००० - ४७६००	-	१	-	१	
एकूण			२	११	०३	१६	

(२५) पशुशल्य विभाग

अ.क्र	पदनाम	मंजूरी पदाची वेतनश्रेणी	शासन मंजूर पद संख्या	महानगरपालिकेचे प्रशासन ठरावानुसार मंजूर पदे	नव्याने आवश्यक असणाऱ्या पदाची संख्या	एकूण पदसंख्या	अभिप्राय
१	पशुशल्य चिकित्सक	S-२० : ५६१००-१७७५००	१	-	-	१	
२	सहाय्यक पशुशल्य चिकित्सक	S-१५ : ४१८०० - १३२३००	१	-	-	१	
३	पशुशल्य निरीक्षक	S-८ : २५५००-८११००	-	-	१	१	
४	कनिष्ठ लिपीक	S-६ : १९९०० - ६३२००	-	४	-	४	
५	शिपाई	S-१ : १५००० - ४७६००	-	२	-	२	
एकूण			२	६	१	९	

(२६) समाज विकास विभाग

अ.क्र	पदनाम	मंजूरी पदाची वेतनश्रेणी	शासन मंजूर पद संख्या	महानगरपालिकेचे प्रशासन ठरावानुसार मंजूर पदे	नव्याने आवश्यक असणाऱ्या पदाची संख्या	एकूण पदसंख्या	अभिप्राय
१	समाज विकास अधिकारी	S-१५ : ४१८०० - १३२३००	०१	-	-	०१	
२	कनिष्ठ लिपीक	S-६ : १९९०० - ६३२००	-	०२	-	०२	
३	शिपाई	S-१ : १५००० - ४७६००	-	०१	-	०१	
एकूण			०१	०३	-	०४	

(२७) आरोग्य विभाग

अ.क्र	पदनाम	मंजूरी पदाची वेतनश्रेणी	शासन मंजूर पद संख्या	महानगरपालिकेचे प्रशासन ठरावानुसार मंजूर पदे	नव्याने आवश्यक असणाऱ्या पदाची संख्या	एकूण पदसंख्या	अभिप्राय
१	वैद्यकीय आरोग्य अधिकारी	S-२३ : ६७७०० - २०८७००	-	०१	-	०१	
२	वैद्यकीय अधिकारी / स्त्री वैद्यकीय अधिकारी	S - २० : ५६१०० - १७७५००	०१	०५	०२	०८	
३	स्त्री रोग तज्ञ	S - २० : ५६१०० - १७७५००	-	-	०१	०१	

४	बाल रोग तज्ञ	S - २० : ५६१०० - १७७५००	-	-	०१	०१	
५	कार्यक्रम व्यवस्थापक	S - १६ : ४४९०० - १४२४००	०१	-	-	०१	
६	लेखापाल	S - १४ : ३८६००-१२२८००	-	०१	-	०१	
७	सहाय्यक वैद्यकीय अधिकारी	S - १५ : ४१८०० - १३२३००	-	१८	-	१८	
८	प्रयोगशाळा तंत्रज्ञ	S - १४ : ३८६००- १२२८००	०१	-	-	०१	
९	एक्स रे टेक्नीशियन (क्ष- किरण तंत्रज्ञ)	S-८ : २५५००-८११००	-	-	०१	०१	
१०	सार्वजनिक आरोग्य परिचारीका	S - १४ : ३८६००- १२२८००	०५	-	०५	१०	
११	परिचारीका प्रसविका	S -१३ : ३५४०० - ११२४०००	-	२१	-	२१	
११	सहाय्यक परिचारीका प्रसविका	S-८ : २५५००-८११००	-	२१	१०	३१	
१२	औषध निर्माण अधिकारी	S -१३ : ३५४०० - ११२४०००	-	२३	-	२३	
१३	वरिष्ठ लिपीक	S-८ : २५५००-८११००	-	३	१	४	
१४	कनिष्ठ लिपीक	S-६ : १९९००-६३२००	-	१६	-	१६	
१५	प्रमुख लस टोचक	S-८ : २५५००-८११००	-	०१	-	०१	
१६	वहुउद्देशीय आरोग्य सेवक	S-८ : २५५००-८११००	-	८	५	१३	
१७	लसटोचक	S-७ : २१७००-६९१००	-	०७	-	०७	

१८	सांख्यिकी सहाय्यक	S-१० : २९२००-९२३००		०१	-	०१	
१९	सहाय्यक अधीक्षक (आरोग्य)	S-१३ : ३५४००-११२४००		०१	-	०१	
२०	कनिष्ठ अधीक्षक (आरोग्य)	S-८ : २५५००-८११००		०१	-	०१	
२१	ड्रेसर	S-५ : १८०००-६५९००	-	९	-	९	
२२	नालाकुली	S-१ : १५०००-४७६००	-	९	-	९	
२३	शिपाई	S-१ : १५०००-४७६००		३	-	३	
२४	कुली	S-१ : १५०००-४७६००	-	६	-	६	
एकूण			०८	१५५	२६	१८९	

(२८) बाजार व परवाना विभाग

अ.क्र	पदनाम	मंजुरी पदाची वेतनश्रेणी	शासन मंजुर पद संख्या	महानगरपालिकेचे प्रशासन ठरावानुसार मंजूर पदे	नव्याने आवश्यक असणा-या पदाची संख्या	एकूण पदसंख्या	अभिप्राय
१	सहाय्यक आयुक्त	S - १५ : ४१८०० - १३२३००	-	-	१	१	
२	अधीक्षक	S - १४ : ३८६००- १२२८००	-	१	-	१	
३	वरिष्ठ लिपीक	S - ८ : २५५०० - ८११००	-	२	-	२	
४	कनिष्ठ लिपीक	S - ६ : १९९०० - ६३२००	-	२०	-	२०	

५	शिपाई	S - १ : १५००० - ४७६००	-	२	-	२	
एकूण			-	२५	१	२६	

(२९) उद्यान विभाग

अ.क्र	पदनाम	मंजूरी पदाची वेतनश्रेणी	शासन मंजूर पद संख्या	महानगरपालिकेचे प्रशासन ठरावानुसार मंजूर पदे	नव्याने आवश्यक असणा-या पदाची संख्या	एकूण पदसंख्या	अभिप्राय
१	उद्यान अधीक्षक	S - १४ : ३८६०० - १२२८००	-	१	-	१	
२	उद्यान निरीक्षक	S - १३ : ३५४०० - ११२४००	-	२	३	५	
३	कनिष्ठ लिपीक	S - ६ : १९९०० - ६३२००	-	४	-	४	
४	शिपाई	S-१ : १५००० - ४७६००	-	१	-	१	
एकूण			-	८	३	११	

(३०) झोन क्र.१ (रामपुरी कॅम्प)

अ.क्र	पदनाम	मंजूरी पदाची वेतनश्रेणी	शासन मंजूर पद संख्या	महानगरपालिकेचे प्रशासन ठरावानुसार मंजूर पदे	नव्याने आवश्यक असणा-या पदाची संख्या	एकूण पदसंख्या	अभिप्राय
१	सहाय्यक आयुक्त	S-: १५ :४१८०० - १३२३००	१	-	-	१	
२	उपअभियंता (स्थापत्य)	S - २० : ५६१०० - १७७५००	१	-	-	१	
३	अधिक्षक	S - १४ : ३८६००- १२२८००	-	१	-	१	
४	सहाय्यक अधिक्षक	S - १३:३५४०० - ११२४००	-	१	-	१	
५	वरिष्ठ लिपीक / निरीक्षक	S - ८ : २५५०० - ८११००	-	५	१	६	
६	कनिष्ठ लिपीक	S - ६ : १९९०० - ६३२००	-	२९	६	३५	
७	शिपाई	S - १ : १५००० - ४७६००	-	२	-	२	
८	कुली	S - १ : १५००० - ४७६००	-	२	-	२	
एकूण			२	४०	७	४९	

(३१) झोन क्र.२ (राजापेठ)

अ.क्र	पदनाम	मंजूरी पदाची वेतनश्रेणी	शासन मंजूर पद संख्या	महानगरपालिकेचे प्रशासन ठरावानुसार मंजूर पदे	नव्याने आवश्यक असणा-या पदाची संख्या	एकूण पदसंख्या	अभिप्राय
१	सहाय्यक आयुक्त	S - १५ : ४१८०० - १३२३००	१	-	-	१	
२	उपअभियंता (स्थापत्य)	S - २० : ५६१०० - १७७५००	-	-	१	१	
३	अधिक्षक	S - १४ : ३८६०० - १२२८००	-	-	१	१	
४	सहाय्यक अधिक्षक	S - १३ : ३५४०० - ११२४००	-	१	-	१	
५	वरिष्ठ लिपीक / निरीक्षक	S - ८ : २५५०० - ८११००	-	५	१	६	
६	कनिष्ठ लिपीक	S - ६ : १९९०० - ६३२००	-	२९	६	३५	
७	शिपाई	S - १ : १५००० - ४७६००	-	२	-	२	
८	कुली	S - १ : १५००० - ४७६००	-	२	-	२	
एकूण			०१	३९	९	४९	

(३२) झोन क्र.३ (दस्तुर नगर)

अ.क्र	पदनाम	मंजुरी पदाची वेतनश्रेणी	शासन मंजुर पद संख्या	महानगरपालिकेचे प्रशासन ठरावानुसार मंजूर पदे	नव्याने आवश्यक असणा-या पदाची संख्या	एकूण पदसंख्या	अभिप्राय
१	सहाय्यक आयुक्त	S - १५ : ४१८०० - १३२३००	१	-	-	१	
२	उपअभियंता (स्थापत्य)	S - २० : ५६१०० - १७७५००	-	-	१	१	
३	अधिक्षक	S - १४ : ३८६००- १२२८००	-	-	१	१	
४	सहाय्यक अधिक्षक	S - १३ : ३५४०० - ११२४००	-	१	-	१	
५	वरिष्ठ लिपीक / निरीक्षक	S - ८ : २५५०० - ८११००	-	५	१	६	
६	कनिष्ठ लिपीक	S - ६ : १९९०० - ६३२००	-	२९	६	३५	
७	शिपाई	S - १ : १५००० - ४७६००	-	२	-	२	
८	कुली	S - १ : १५००० - ४७६००	-	२	-	२	
एकूण			०१	३९	९	४९	

(३३) झोन क्र.४ (बडनेरा)

अ.क्र	पदनाम	मंजुरी पदाची वेतनश्रेणी	शासन मंजुर पद संख्या	महानगरपालिकेचे प्रशासन ठरावानुसार मंजूर पदे	नव्याने आवश्यक असणा-या पदाची संख्या	एकूण पद संख्या	अभिप्राय
१	सहाय्यक आयुक्त	S - १५ : ४१८०० - १३२३००	१	-	-	१	
२	उपअभियंता (स्थापत्य)	S - २० : ५६१०० - १७७५००	-	१	-	१	
३	अधिक्षक	S - १४ : ३८६००- १२२८००	-	१	-	१	
४	सहाय्यक अधिक्षक	S - १३ : ३५४०० - ११२४००	-	-	१	१	
५	वरिष्ठ लिपीक / निरीक्षक	S - ८ : २५५०० - ८११००	-	५	१	६	
६	कनिष्ठ लिपीक	S - ६ : १९९०० - ६३२००	-	२९	६	३५	
७	शिपाई	S - १ : १५००० - ४७६००	-	२	-	२	
८	कुली	S - १ : १५००० - ४७६००	-	२	-	२	
एकूण			१	४०	८	४९	

(३४) झोन क्र.५ (भाजी बाजार)

अ.क्र	पदनाम	मंजूरी पदाची वेतनश्रेणी	शासन मंजूर पद संख्या	महानगरपालिकेचे प्रशासन ठरावानुसार मंजूर पदे	नव्याने आवश्यक असणा-या पदाची संख्या	एकूण पदसंख्या	अभिप्राय
१	सहाय्यक आयुक्त	S - १५ : ४१८०० - १३२३००	-	-	१	१	
२	उपअभियंता (स्थापत्य)	S - २० : ५६१०० - १७७५००	-	-	१	१	
३	अधिक्षक	S - १४ : ३८६००- १२२८००	-	-	१	१	
४	सहाय्यक अधिक्षक	S - १३ : ३५४०० - ११२४००	-	-	१	१	
५	वरिष्ठ लिपीक / निरीक्षक	S - ८ : २५५०० - ८११००	-	५	१	६	
६	कनिष्ठ लिपीक	S - ६ : १९९०० - ६३२००	-	२९	६	३५	
७	शिपाई	S - १ : १५००० - ४७६००	-	२	-	२	
८	कुली	S - १ : १५००० - ४७६००	-	२	-	२	
एकूण				३८	११	४९	

(३५) सांख्यिकी विभाग

अ.क्र	पदनाम	मंजूरी पदाची वेतनश्रेणी	शासन मंजूर पद संख्या	महानगरपालिकेचे प्रशासन ठरावानुसार मंजूर पदे	नव्याने आवश्यक असणा-या पदाची संख्या	एकूण पदसंख्या	अभिप्राय
१	सांख्यिकी अधिकारी	S - १५ : ४९८०० - ९३२३००	१	-	-	१	
२	कनिष्ठ लिपीक	S - ६ : १९९०० - ६३२००	-	२	-	२	
३	शिपाई	S - १ : १५००० - ४७६००	-	१	-	१	
एकूण			१	३	-	४	

(३६) पर्यावरण संवर्धन विभाग

अ.क्र	पदनाम	मंजूरी पदाची वेतनश्रेणी	शासन मंजूर पद संख्या	महानगरपालिकेचे प्रशासन ठरावानुसार मंजूर पदे	नव्याने आवश्यक असणा-या पदाची संख्या	एकूण पदसंख्या	अभिप्राय
१	पर्यावरण संवर्धन अधिकारी	S - २३ : ६७७०० - २०८७००	१	-	-	१	
२	सहाय्यक पर्यावरण संवर्धन अधिकारी	S - १५ : ४९८०० - ९३२३००	-	-	१	१	
३	वरिष्ठ लिपीक /	S - ८ : २५५०० - ८११००	-	१	-	१	

	निरीक्षक						
४	कनिष्ठ लिपीक	S - ६ : १९९०० - ६३२००	-	२	-	२	
५	शिपाई	S - १ : १५००० - ४७६००	-	१	-	१	
एकूण			१	४	१	६	

(३७) स्वच्छता विभाग

अ.क्र	पदनाम	मंजुरी पदाची वेतनश्रेणी	शासन मंजुर पद संख्या	महानगरपालिकेचे प्रशासन ठरावानुसार मंजूर पदे	नव्याने आवश्यक असणा-या पदाची संख्या	एकूण पदसंख्या	अभिप्राय
१	मुख्य स्वच्छता अधिकारी	S-२० : ५६१००-१७७५००	-	-	०१	०१	
२	उपमुख्य स्वच्छता अधिकारी	S-१५ : ४१८००-१३२३००	-	-	०२	०२	
३	स्वच्छता अधिक्षक	S - १४ : ३८६००- १२२८००	-	०१	-	०१	
४	जेष्ठ स्वास्थ्य निरीक्षक	S-१३ : ३५४००-११२४००	-	३	४	०७	
५	स्वास्थ्य निरिक्षक	S-८ : २५५००-८११००	-	२२	६	२८	
६	सफाई जमादार / बिटप्पुन /मेट	S-३ : १६६००-५२४००	-	५०	-	५०	

७.	सफाई कामगार	S-१ : १५०००-४७६००	-	८६१	-	८६१	
एकूण			-	९३७	१३	९५०	

(३८) महिला व बाल विकास विभाग

अ.क्र	पदनाम	मंजूरी पदाची वेतनश्रेणी	शासन मंजूर पद संख्या	महानगरपालिकेचे प्रशासन ठरावानुसार मंजूर पदे	नव्याने आवश्यक असणा-या पदाची संख्या	एकूण पदसंख्या	अभिप्राय
१	महिला व बाल विकास अधिकारी	S - १५ : ४१८०० - १३२३००	१	-	-	१	
२	कनिष्ठ लिपीक	S - ६ : १९९०० - ६३२००	-	५	-	५	
३	शिपाई	S - १ : १५००० - ४७६००	-	१	-	१	
एकूण			१	६	-	७	

(३९) संगणक विभाग

अ.क्र	पदनाम	मंजूरी पदाची वेतनश्रेणी	शासन मंजूर पद संख्या	महानगरपालिकेचे प्रशासन ठरावानुसार मंजूर पदे	नव्याने आवश्यक असणा-या पदाची संख्या	एकूण पदसंख्या	अभिप्राय
१	मुख्य संगणक	S - २० : ५६१००- १७७५००	-	-	१	१	

	अधिकारी						
२	सिस्टीम मॅनेजर	S - १५ : ४१८०० - १३२३००	१	-	-	१	
३	सहाय्यक प्रोग्रामर	S - १४ : ३८६००-१२२८००	१	-	-	१	
४	सिस्टीम अॅनालिस्ट	S - १४ : ३८६००- १२२८००	-	-	१	१	
५	कनिष्ठ लिपीक	S - ६ : १९९०० - ६३२००	-	३	-	३	
६	शिपाई	S - १ : १५००० - ४७६००	-	१	-	१	
एकूण			२	४	२	८	

(४०) अग्निशमन विभाग

अ.क्र	पदनाम	मंजूरी पदाची वेतनश्रेणी	शासन मंजूर पद संख्या	महानगरपालिकेचे प्रशासन ठरावानुसार मंजूर पदे	नव्याने आवश्यक असणा-या पदाची संख्या	एकूण पदसंख्या	अभिप्राय
१	मुख्य अग्निशमन अधिकारी	S - २० : ५६१०० - १७७५००	१	-	-	१	
२	सहाय्यक मुख्य अग्निशमन अधिकारी	S - १५ : ४१८०० - १३२३००	१	-	-	१	
३	अग्निशमन केंद्र अधिकारी	S - १४ : ३८६००- १२२८००	-	-	८	८	

४	सहाय्यक अग्निशमन केंद्र अधिकारी	S - १३ : ३५४०० - ११२४००	-	-	८	८	
५	लिडींग फायरमन	S - ७ : २१७०० - ६९१००	-	३	२१	२४	
६	वरिष्ठ लिपीक	S - ८ : २५५०० - ८११००	-	१	-	१	
७	कनिष्ठ लिपीक	S - ६ : १९९०० - ६३२००	-	३	-	३	
८	फायरमन	S - ६ : १९९०० - ६३२००	१०	३६	१००	१४६	
९	शिपाई	S - १ : १५००० - ४७६००	-	१	-	१	
एकूण			१२	४४	१३७	१९३	

(४१) शिक्षण विभाग

अ.क्र	पदनाम	मंजुरी पदाची वेतनश्रेणी	शासन मंजुर पद संख्या	महानगरपालिकेचे प्रशासन ठरावानुसार मंजूर पदे	नव्याने आवश्यक असणा-या पदाची संख्या	एकूण पदसंख्या	अभिप्राय
१	शिक्षणाधिकारी	S-२० : ५६१००-१७७५००	१	-	-	१	
२	उपशिक्षणाधिकारी	S - १५ : ४१८०० - १३२३००	-	-	१	१	
३	क्रीडा अधिकारी	S-१५ : ४१८००-१३२३००	-	१	-	१	
४	क्रीडा निरीक्षक	S - १३ : ३५४०० - ११२४००	-	२	-	२	

५	शाळा निरीक्षक	S - १३ : ३५४०० - ११२४००	-	३	२	५	
६	सहाय्यक अधीक्षक	S - १३ : ३५४०० - ११२४००	-	१	-	१	
७	वरिष्ठ लिपीक	S - ८ : २५५०० - ८११००	-	२	१	३	
८	कनिष्ठ लिपीक	S - ६ : १९९०० - ६३२००	-	१२	-	१२	
९	शिपाई	S - १ : १५००० - ४७६००	-	२	-	२	
१०	कुली	S - १ : १५००० - ४७६००	-	१०	-	१०	
११	मदतनिस	S - १ : १५००० - ४७६००	-	५	-	५	
एकूण			१	३८	४	४३	

(विद्या हम्पय्या)
उप सचिव, महाराष्ट्र शासन